



# अग्रलेख : घोषणा, टीका नको; ठोस नियोजन हवे

देशाला आज घोषणांची नव्हे, तर ठोस आर्थिक निर्णयांची गरज आहे. रोजगारनिर्मिती, गुंतवणुकीला चालना, कराचा बोजा कमी करणे, इंधन दरंवर नियंत्रण, रुपयाला स्थिर आणि सामान्य नागरिकांच्या क्रयशक्तीचे संरक्षण हीच खरी आर्थिक पुनर्बांधणीची दिशा ठरू शकते. देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचा सल्ला द्यायचा, सोने खरेदी टाळण्याचे आवाहन करायचे, परदेश प्रवासावर संयम ठेवण्याचे उपदेश करायचे आणि दुसरीकडे पंतप्रधानांसह सत्ताधाऱ्यांनी विदेशी दौरे, भव्य रोड शो, प्रचार मोहिमा आणि सत्तेच्या झगमगाटात रममाण राहायचे, हा विरोधाभास आता देशातील जनतेला स्पष्टपणे दिसू लागला आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, रुपयाची घसरण, इंधन दरवाढ, गुंतवणुकीतील घट आणि आर्थिक अस्थिरता यामुळे सामान्य नागरिक होरपळत असताना सरकारकडून मात्र 'जागतिक संकट', 'युद्धजन्य परिस्थिती' आणि 'ग्लोबल फॅक्टर्स' या कारणांचा आधार घेतला जात आहे. हे सर्व गेल्या बारा वर्षांतील चुकीची आर्थिक धोरणे व अपयशी परराष्ट्र नीती यांचे हे थेट परिणाम आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत गंभीर इशारे देत आहेत. इराण-इझ्रायल-अमेरिका संघर्ष, युद्धजन्य तणाव व तेल बाजारातील अस्थिरता यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेल्या आर्थिक चिंताही खऱ्या ठरत आहेत. मात्र भाजप सरकारने या इशारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. गेल्या बारा वर्षांतील इंधन दरवाढीची आकडेवारी या संकटाची तीव्रता अधोरेखित करते. या काळात पेट्रोलच्या किमतीत ३८%, तर डिझेलच्या किमतीमध्ये तब्बल ६२% टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१४ मध्ये पेट्रोल ७० रुपयांच्या आसपास आणि डिझेल ५५ रुपयांच्या

आसपास होते. आज पेट्रोल १०० ते ११० रुपयांच्या दरम्यान पोहोचले असून डिझेल ९० रुपयांच्या पुढे गेले आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २०१४ मध्ये ४९४ रुपये होती; ती आता ९५५ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच तब्बल १२१ टक्के वाढ. 'अच्छे दिन'च्या घोषणा करणाऱ्या सरकारच्या काळात जनता महागाईचे 'बुरे दिन' अनुभवत आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, या संपूर्ण काळात जग कायम युद्धस्थितीत होते का? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नेहमीच प्रचंड वाढलेल्या होत्या का? गेल्या १२ वर्षांत कच्च्या तेलाच्या किमती ५० ते ५५ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहिल्या. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेल्या होत्या; तरी पेट्रोल-डिझेलचे दर ६५-७० रुपयांच्या पुढे जाऊ दिले नव्हते. आज मात्र कच्चे तेल तुलनेने स्वस्त असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक उधाणावर कायम आहेत. दरवाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर लावलेले प्रचंड कर आणि अबकारी शुल्क. गेल्या बारा वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरिल करातून तब्बल ४३ लाख कोटी रुपयांची वसुली केली. सामान्य नागरिक महागाईने होरपळत असताना तेल कंपन्यांनी मात्र विक्रमी नफा कमावला. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही. वाहतूक खर्च वाढतो, शेती महागते, उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढतात. दुध, खाद्यतेल, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंपासून ते हॉटेल उद्योग, लघुउद्योग, बांधकाम साहित्य, शालेय वाहतूक आणि आरोग्य सेवा अशा सर्वच

क्षेत्रांवर या वाढीचा थेट परिणाम झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मासिक बजेटमधील सर्वात मोठा हिस्सा आज इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा खर्च होत आहे. उत्पन्नवाढीचा वेग मंदावलेला असताना खर्च मात्र सातत्याने वाढत असल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास कोलमडतो हे कोणत्याही देशासाठी धोक्याचे संकेत मानले जातात. गुंतवणूक घटली की उद्योग विस्तारत नाहीत, रोजगारनिर्मिती थांबते. बेरोजगारी देशासमोरील सर्वात मोठे संकट आहे. देश आर्थिक संकटाच्या छायेत उभा असताना सरकारचे संपूर्ण लक्ष प्रतिमा व्यवस्थापनावर केंद्रित असल्याचे दिसते. 'अमृतकाल', 'विश्वगुरू', 'पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था', 'विकसित भारत' अशा घोषणांमधून देशाचे एक झगमगते चित्र उभे करण्यात आले. पण प्रत्यक्षात महागाईने होरपळणारा मध्यमवर्गीय, बेरोजगार तरुण, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी, वाढती आर्थिक विषमता आणि कमी होत चाललेली क्रयशक्ती हेच आजच्या भारताचे खरे चित्र आहे. जनतेला 'त्याग करा', 'काटकसर करा', 'इंधन कमी वापरा' असे उपदेश सत्ताधाऱ्यांच्या जीवनांशील मात्र अंमलात दिसत नाही. देशाला आज घोषणांची नव्हे, तर ठोस आर्थिक निर्णयांची गरज आहे. रोजगारनिर्मिती, गुंतवणुकीला चालना, कराचा बोजा कमी करणे, इंधन दरंवर नियंत्रण, रुपयाला स्थिर आणि सामान्य नागरिकांच्या क्रयशक्तीचे संरक्षण हीच खरी आर्थिक पुनर्बांधणीची दिशा ठरू शकते. अन्यथा 'अमृतकाल'च्या घोषणा सुरू राहतील; पण सामान्य जनतेसाठी हा काळ आर्थिक संघर्ष, असुरक्षितता आणि वाढत्या निराशेचाच संकटकाळ ठरेल.

## शिंदे सेनेला सात, राष्ट्रवादीला हव्या तीन जागा

### विधान परिषद उमेदवारीवरून महायुतीत ताणाताण; दावेदारी

स्थानिक स्वराज्य संघर्षात विधान परिषदेसाठी १७ जागांपैकी शिवसेनेची सात, तर राष्ट्रवादीची तीन जागांची मागणी आहे. प्रत्यक्षात जागावाटपत भाजपला १७ पैकी १२, शिंदेसेना तीन व राष्ट्रवादीला दोन जागा देऊ केल्या आहेत. यामुळे महायुतीत ताणाताण आणि तणाव सुरू आहे. यापैकी पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी, तर छत्रपती संभाजीनगरवरील तिन्ही पक्षांचा दावा असल्याचे समजते. मित्रांमध्ये माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपकडे सात जागांची, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तीन जागांची मागणी केली आहे. एकूण १७ पैकी १० जागांवर मित्रपक्षांनी दावा केल्याने महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपकडे असायता सात जागा उरत असल्याने पंच निर्माण झाला आहे. पण प्रत्यक्षात भाजपने १२ जागांवर दावा सांगितला असून, त्या कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा पवित्रा आहे. **ठाणे आणि पुणे कळीचा मुद्दा** विशेष म्हणजे, जागावाटपचा फॉर्म्युला उरवताना ठाणे आणि पुणे हा कळीचा मुद्दा उरत असल्याचे समजते. या दोन्ही ठिकाणी भाजपचे



महायुतीचे पारडे जड असले, तरी कोणी कितली जागा वाटून घ्यायच्या यावरून महायुतीमध्ये खल सुरू असल्याचे समजते.

मित्रांमध्ये माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपकडे सात जागांची, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तीन जागांची मागणी केली आहे. एकूण १७ पैकी १० जागांवर मित्रपक्षांनी दावा केल्याने महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपकडे असायता सात जागा उरत असल्याने पंच निर्माण झाला आहे. पण प्रत्यक्षात भाजपने १२ जागांवर दावा सांगितला असून, त्या कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा पवित्रा आहे.

**ठाणे आणि पुणे कळीचा मुद्दा** विशेष म्हणजे, जागावाटपचा फॉर्म्युला उरवताना ठाणे आणि पुणे हा कळीचा मुद्दा उरत असल्याचे समजते. या दोन्ही ठिकाणी भाजपचे

### युद्धजन्य परिस्थितीत बिनविरोधसाठी हालचाली

विधान परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी सर्वच जागांवर संख्याबळांनुसार महायुतीचेच प्राबल्य आहे. परंतु यात सर्वच ठिकाणी एकमेकांच्या मतांची गरज आहे. वास्तविक युद्धजन्य परिस्थितीत निवडणुकीच्या खर्च टाळण्यासाठी समजोत्याने तीनही पक्षांकडून बिनविरोध हालचाली आहेत. पण प्रत्यक्षात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीतच उमेदवारी आणि एकूणच राजकीय टशन आहे. अनेक ठिकाणी भाजप १२ जागांवर दावा करीत असले तरी बऱ्याच ठिकाणी त्यांचे सपशेल बहुमत नाही. एवढेच काय तर सांगली-सातारासह काही ठिकाणी शिंदेसेना-राष्ट्रवादी अजित पवार एकर आल्यास भाजपपेक्षा संख्याबळ जास्त आहे. संख्याबळ चांगले असले, तरी येथे मित्रपक्षांनी दावा टोकला आहे. मागण्यावेळच्या परिस्थितीनुसार हे दावे केले जात आहेत. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर चित्र वेगळे आहे. ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना पाहिजे असली, तरी तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांना हवी असून तिथेही भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आता ठाणे आणि पुणे यांवर भाजप पणो सोडणार का, यावर खल सुरू आहे. ठाणे आणि पुणे या जागा सोडल्या तर त्या बदल्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्तीच्या जागा पदरात पाडून घेणार असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अन्य काही जागांवरही महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती

## राजकारण

**पंचांग**  
शनिवार विक्रम संवत्- २०८२  
अधिक ज्येष्ठ शीर्ष शके संवत्- १९४८  
संवत्सर - पराभवनाम अयन- उत्तरायणारंभ  
मास- अधिक ज्येष्ठ ऋतु- संतरी शुक्ल पक्ष  
तिथि: अष्टमी २८:२७:२२+ नक्षत्र : मघा  
२६:०८:५९+ योग: ध्रुव ०६:१३:०६ योग : व्याघात २८:४२:१८+  
करण : विष्ट १६:४०:४२ करण : वव २८:२७:२२+ सूर्य : वृषभ  
चन्द्र : सिंह ०२:०७:५० हिजरी सन् - १४४६ मुस्लिम मास -  
जिल्हेज तारीख - ६ विशेष-दुगाष्टमी.

**राशी भविष्य...**

**मेघ** शुभ रंग : गुलाबी, शुभ दिशा: पश्चिम  
कौटुंबिक सुख व पत्नीच्या सहयोगाने मन प्रसन्न राहील. स्वाध्यायात गाडी वाटेल. नवीन योजना सुरू होतील.

**वृषभ** शुभ रंग : निळा, शुभ दिशा: पूर्व  
व्यवहार कुशलतेमुळे अधिकांरी खुश राहतील. वधान सुख मिळेल. आळस दूर करा. आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

**मिथून** शुभ रंग : पिवळा, शुभ दिशा: दक्षिण मित्र किंवा सहकारी यांच्यावर जास्त विश्वास करू नका. मान प्रतिष्ठा कमी होईल. आखलेल्या योजना पूर्ण होणार नाही.

**कर्क** शुभ रंग : लाल, शुभ दिशा: पश्चिम. व्यावसायिक समस्या दूर होईल. मुलांची प्रगती राहील. वाद विवाद टाळा. रचनात्मक कामामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

**सिंह** शुभ रंग : हिरवा, शुभ दिशा: दक्षिण. प्रयत्न व दूरदर्शिता यामुळे आपल्याला इतरांकडून समर्थन मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. काही नवीन योजना आखतात. दुसऱ्याची निंदा करणे सोडून द्यावे.

**कन्या** शुभ रंग : केसरी, शुभ दिशा: दक्षिण. आर्थिक स्थिती चांगली. मन आनंदी राहील. कौटुंबिक चिंता दूर होऊ शकते. बड्या मंडळीचा भेट होण्याचा योग आहे. व्यापारीक समस्या ताबडतोब दूर होणार.

**तूळ** शुभ रंग : काळा, शुभ दिशा: दक्षिण. जीवनसाथीच्या प्रगतीमुळे सामाजिक मान सनन वाढणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. विरोधकांना चिंता वाटणार आहे. व्यापार फायदेशीर अणार आहे.

**शुक्र** शुभ रंग : हिरवा, शुभ दिशा: पूर्व. अचानक धन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिक वाद आपल्या प्रयत्नांमुळे संपुष्टात येईल. अडकलेली कामे वेळेत पूर्ण होतील. दुसऱ्याला दुखवू नका.

**धनु** शुभ रंग : पांढरा, शुभ दिशा: पूर्व. व्यापारातील हेतु साध्य होण्याकरिता अधिक प्रयत्न करावे लागतील. आकर्षक प्रस्ताव आपल्याला येतील. अनेकळी व्यक्तीची मदत.

**मकर** शुभ रंग : लाल, शुभ दिशा: पूर्व. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीचा भेटी होतील. व्यापारात आपल्या निर्णयांचा फायदा मिळेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी राहील. आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

**कुंभ** शुभ रंग : गुलाबी, शुभ दिशा: पूर्व. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. व्यापारिक संकटामुळे चिंता राहून धावपळ वाढणार आहे. परिश्रमाच्या तुलनेने यश कमी मिळणार आहे.

**मीन** शुभ रंग : केसरी, शुभ दिशा: पश्चिम. बुद्धीमत्तेवर अनेक समस्या दूर होतील. अचानक धनप्राप्ती होण्याचा योग आहे. प्रिय व्यक्तीची गाठ होईल. व्यापार चांगला चालेल. कडवट भाषेचा प्रयोग करू नका.

**पारावरचा फड**

मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा ऐपणीवर आला असून, नेते मनोज जरांगे-पाटील यांनी ३० मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडून त्याला विरोधाचा पवित्राही निघाला आहे. यानून दोन्ही एकमेकांविरोधात मतभेद निर्माण होणे हे नेहमीप्रमाणेच आलेच. असो, पण ज्यांचे कुणबी दाखले निघाले त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळाला, पण अजूनही मोठ्या प्रमाणात यापासून अनेक बांधव वंचित आहेत. हैदराबाद, सातारा गॅझेटचे भिजत घोडे आणि त्यातून शासनाची अंमलबजावणी भिजत घोडे आहेत. यापूर्वी नऊवेळा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. पण प्रत्येकवेळी चर्चेसाठी नवनवे नेते चर्चेसाठी पुढे आले. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्यांदा उदय सामंत, तिसऱ्यांदा राधाकृष्ण विखे-पाटील अन् आता प्रसाद लाड आदींचा समावेश आहे. त्यातून आंदोलन थांबविणे, यशस्वी झाल्याचा गुलाल उधळण्यात आला पण प्रत्यक्षात हा मार्ग निकाली निघाला नाही. याबाबत पारावरची चर्चा...!

**बावूराव** : पेटरोल, डिजेलमुळे समद बिगडल्या, तिकडं मराठा आरक्षणाचा इशय हाई बनलाय. जरांगेसायबाबत ३० तारकेची डेडलाईन दिलीय.

**पांडूना** : आरं तेचा अणू हेवा काय संबंद?

**बावूराव** : बग न्हव, आता आरक्षणाचा इशय कं च बी सरकार आसुद्या, तेनासनी सपवायाचा न्हाय. त्यात

आता युद्धासारकी परिस्थिती आसल्यानं समाजाला वेटीला धरनं वंगळ आसं सरकार म्हणाय लागल्या.

**पांडूना** : पर म्या म्हूंतो, समाजाला वेटीला कोन धरल्या, सरकार की जरांगेसायब?

**बावूराव** : परतेक खेपला आरक्षण मिळणार या आशेंन जरांगेसायब अन् लोक आंदोलन करत्यात. आनेक तरुनांचं जीव गेलं, तरी सरकार खोळ करत्या.

**पांडूना** : द्यय, आन परतेक खेपला नवा मद्यस्ती येतुया, म्हंतुया म्या शीएमशी बोलतो. न्हाय झालं तर माजा राजिनामा. ते काय होत न्हाय आन राजिनामा बी.

**बावूराव** : या आगुदर शिंदेसायब झालं केरडीत धेवून गेलं, नंतर सामंत सायब, विखे पाटीलसायब झालं, आता हे आमदार लाड आल्यात.

**पांडूना** : आरं चरचा कराय कुनीतरी हावंच न्हव. आता लाड आल्याती येव्हा.

**बावूराव** : हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटसकट जे काय मुद्द हायती ते एकदाच सपवा म्हणवं आन् समद्या मराठ्यासनी ओबीसी आरक्षण देवून सपवा म्हणव.

**पांडूना** : सरकारला ह्यो इशय सपवायाच न्हाय, फकस्त म्होरं सरकवायचा आन् राजकारण करावंचे.

**बावूराव** : आरं ह्यात आंदोलनावं लोकांचा येळ, पैका जातुया, सरकारकी बी यंत्रणा लागतीय न्हव.

**पांडूना** : झोलाच म्हंत्यात राजकारण...!

- अमृत चोगुले

**उपदेश कथा**

पालनपूर हे गुजरातेतील ऐतिहासिक शहर. मुंबईच्या जवळी बाजार पालनपूरच्या जैन जवाहिरांनी गजबजलेला आहे. तेथे १९२४ मधील घडलेली ही घटना. एक इंग्रज अंमलदार नि त्यांची मड्डम यांनी एक सोऱ्याचा चंद्रहार पाच हजारांना विकत घेतला. पेढीचे मालक सूरजमलभाई थोड्या वेळाने दुकानात आले. त्यांना या व्यवहाराची हकीकत कळताच अरिष्ट कोसळल्यासारखा त्यांचा चेहरा गोरामोरा झाला; कारण त्या हाराची किंमत तीन हजार होती. त्यांनी युरोपियनांच्या हॉटेलातून चौकशीसाठी मागणे पाठवली, त्या जोडण्याचा छडा लावला नि दोन हजार रुपये परत केले. सूरजमलशेठजींच्या दानतीची ही कथा दंतकथेत परिणत झाली. कथा त्यांना 'देवमाणूस' म्हणूनच ओळखत. उत्तरायुष्यात त्यांनी अध्यात्मसाधनाही केली. सूरजमलशेठजींच्या सचोटीच्या कथा पालनपूरच्या नवाबाच्या कानावर गेल्या तेव्हा 'ये तो अज्ञा! हे भई, अज्ञा!' असे उद्गार निघाले. आजही जवळी घराण्यात 'अज्ञा' हे आडनाव लावतात. पालनपूरच्या महाजन हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापाशी या सत्यनिष्ठ व्यापाराचा पुतळा आहे. त्यावरही 'सूरजमल जवळी अज्ञा' असाच नामोल्लेख आहे!

**कथा उपदेश : सचोटीने, प्रामाणिकपणाने व्यवहार केल्यास तोटा न होता आपले नाव या जगात राहते.**

**दिनविशेष...**

१४३० - जोन ऑफ आर्कला बरगंडीच्या सैन्याने पकडले. १४९८ - गिरोलामो साव्होनारोलाला मृत्युदंड. १५५५ - पॉल चौथा पोपपदी. १५६८ - नेदरलॅंडला स्पेनपासून स्वातंत्र्य. १६०९ - व्हर्जिनीयाचे दुसरे संविधान स्वीकृत. १७०१ - समुद्री चाचा कॅप्टन विल्यम किडला फाशी. १७८८ - दक्षिण कॅरोलिनाचे अमेरिकेचे संविधान स्वीकारले. १८०५ - नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्यभिषेक. १८९३

- व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक सिमोन बॉलिव्हारच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी मेरिदा शहर जिंकले. बॉलिव्हारला एल लिबर्तादोर (मुक्तिदाता) ही पदवी बहाल. १८४४ - सर्वप्रथम तार संदेश मोर्स कोडमध्ये पाठवण्यात आला. संदेश होता - व्हॉट हॅथ गॉड सेंट! (देवाने काय ठरवले आहे!). १८६३ - अमेरिकन गृहयुद्ध - उत्तरेच्या आमचारांने लुईझियानाचा पोर्ट हडन या बंदराला वेढा घातला. १९११ - न्यूयॉर्क सार्वजनिक गंधालय सामान्य जनतेस खुले.

**वंदे मातरमला धार्मिक रंग नको !**

पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित सरकारने पहिल्या दिवसापासूनच लोकहितकारी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आता राज्यातील सर्व मंदिरांमध्ये प्रार्थना सभेदरम्यान वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील विरोधी पक्ष दुखाळला असला तरी देशभरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. जुलमी इंग्रज शासनाच्या जोखडातून भारतामतेला मुक्त करण्यासाठी सहस्रो क्रांतिकारकांनी आपले प्राण समर्पित केले. त्यावेळी वंदे मातरम या बीजमंत्राने क्रांतिकारकांना देशासाठी सर्वस्व पणाला लावण्याची आणि स्वातंत्र्यासाठी पेटून उठण्यासाठी नवसंजीवनी देण्याचे महत्कार्य केले. धरादारावर तुळशीपत्र देवून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेणारे यशे हिंदू क्रांतिकारक होते ते मुसलमानही होते. त्यावेळी कोणीही वंदे मातरम म्हणण्याला विरोध केला नव्हता. वंदे मातरमला धार्मिक रंग देऊन मुसलमानांची भाथी बळकटण्याचे काम नंतरच्या राजकारणी मंडळींनी केली हे आजतागायत सुरू आहे. परिणामी वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही असे म्हणणारा एक वर स्वतंत्र भारतात निर्माण झाला. जेव्हा देशासाठी काही करण्याचा प्रसंग येतो तेव्हा बघू जाल्हे देवाचा लागतो. प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे आणि तो असायलाही हवा, म्हणून मातृभूमीला वंदन करण्यात कसला आलाय दुजाभाय ? त्यामुळे वंदे मातरम म्हणण्याच्या बाबतीत कोणी धर्माला मध्ये आणू नये !

- मोक्षदा घाणेकर, मुंबई

**जन की बात...**

चिंताजनक शिक्षण व्यवस्थेतून पालकांनी धडा घ्यावा

ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करायचे, त्यांच्याच काळ्या कृत्यांनी त्यांच्याच हातात बेड्या पडल्या, हे संस्कारित शिक्षण नसून व्यवसायाची बाजारपेठ झालीय हे या नीट प्रकल्पानुसार लक्षात घ्यायचे. आज शिक्षण क्षेत्रात खाजगी क्लासेचे माध्यमातून पैसा कमावण्याची स्पर्धा लागलीय, त्यातून विद्यार्थी हे विद्यार्थी न राहता केवळ की भरपणारे ग्राहक बनलेत, आज आपला पाल्य अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, व्हाव म्हणून पालक कर्ण काढून, प्रसंगी बायकोचे दगिने विवून आपल्या पाल्याला खाजगी क्लासला पाठवतो, पण त्यांच्या या त्यागाची किंमत ना क्लासवाल्यांना ना सरकारच्या शिक्षण व्यवस्थेला! या विद्यार्थी व पालक यांच्या स्वनांचा बळकावू करणाऱ्या काळ्या करतूदीकडे शासनाची भूमिकाही संशयार्च्य आहे अस म्हणायलाही जागा आहे, कारण पवित्र समजल्या जाणाऱ्या अशा शिक्षण क्षेत्रात पेर फुटीच्या माध्यमातून हजारो कोटीची वेगळ्याप्रकारे उलाढाल होत असताना सरकारी यंत्रणा झोपा काढत होती काय? म्हणूनच हल्लीही शिक्षण व्यवस्था चिंताजनक बनली आहे. असे जतनाला वाटल्यावाचून रहात नाही. शिष्याय अशा पध्दतीने जर शिक्षण पेशाच्या हव्यासात अडकले तर शिक्षणदानाचे पावित्र्य काय? हाही प्रश्न असा महत्त्वाचा आहे. मागील दाराने जर शासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर होणार असतील तर त्या खोटेया गुणवत्तेचा धोला देशाच्या

-शशिकान्त गायकवाड, सांगली.

**मुंबई इंडियन्सची वाताहत**

५ वेळेचा आयपीएल विजेता आणि या वेळीही विजेतादारासाठी प्रबळ दावेदार असलेल्या मुंबई इंडियन्स या संघाची आयपीएलमध्ये दमनीय अवस्था झाल्याचे दिसत आहे. मुंबईला १३ सामन्यात छाप घा वीजमिळता आल्याने त्यांच्या खात्यात अवघे आठ गुण असून ते गुण तालिकेत खालून दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून अशा कामगिरीची अपेक्षा त्यांच्या चाहत्यांनी केली. मुंबई इंडियन्स संघाची इतकी दमनीय अवस्था याआधी कधीही झाली नव्हती. या स्पर्धेत सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्स संघाच्या सूर गवसला नाही. फ्लॉपदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडीवर मुंबई इंडियन्स संघ नापास झाला आहे. या स्पर्धेत ना त्यांची फलंदाजी चालली ना गोलंदाजी परीस भर म्हणून त्यांचे क्षेत्ररक्षणही दिसाळ झाले. प्रमुख फलंदाजांची हारकिरी आणि गोलंदाजी ना गवसलेला सूर यामुळे मुंबई इंडियन्स संघाची ही अवस्था झाली. कर्णधार हार्दिक पांड्या देखील आपल्या नेतृत्व गुणाची छाप पाडण्यास अपयशी उरला त्याची स्वतःची कामगिरीही त्याच्या लौकिकसत्ता साजेसी नव्हती या सर्व कारणांमुळे मुंबई इंडियन्सची वाताहत झाली. यावर्षी झालेली दिसाळ कामगिरी विसरून मुंबई इंडियन्स संघाने पुढील वर्षी नव्याने सुरुवात करावी आणि पुढील वर्षी तरी आपल्या लौकिकसत्ता साजेसी कामगिरी करावी अशी अपेक्षा मुंबई इंडियन्सचे चाहते व्यक्त करत आहेत.

-श्याम ठाणेदार, पुणे

# अवकाळी पावसाचा तडाखा; झाडे कोसळली पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत

■ जनप्रवास प्रतिनिधी

**निरगुडसर :** पुणे-नाशिक महामार्ग परिसरात शुक्रवार (दि.२२) रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीमुळे महामार्गालगतची अनेक मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना तासन्तास अडकून राहावे लागले. सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गटारे तुंबून भरली होती. अनेक ठिकाणी



पावसाचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. विशेषतः द्याकीस्वार आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी पाण्याचा वेग वाढल्याने नागरिकांना

मार्ग काढणेही कठीण झाले होते. दरम्यान, पावसासोबत झालेल्या विजांच्या कडकडाटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती स्थानिक



नागरिकांनी दिली. अवकाळी पावसाच्या या अचानक तडाख्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. महामार्गावरील कोसळलेली झाडे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदत व वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदत व वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

## आषाढीवारी पालखी सोहळा मार्ग तसेच विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

■ जनप्रवास प्रतिनिधी  
**पिंपरी :** आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच पालखी मुक्काम, विसावा तसेच या मार्गावर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून कामकाज करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे दरवर्षीप्रमाणे

उत्साहात स्वागत करण्याची तयारी महानगरपालिकेच्या करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे स्वागत निगडी येथील भक्ती शक्ती चौकात केले जाते. यानंतर हा सोहळा आकुर्डी येथे मुक्कामी दोन्ही ठिकाणांची तसेच पालखी मार्गाची पाहणी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत दिग्धी येथील मंगळिन चौकात केले जाते. या पालखी सोहळ्याच्या विसावाच्या ठिकाणासह महापालिका क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी देखील आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

## आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

■ जनप्रवास प्रतिनिधी

**निरगुडसर :** आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळेच्या तापमानामुळे नागरिकांसह शेतकरी हैराण झाले होते. उन्हाच्या तीव्र उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना शुक्रवारी सायंकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात आणि गावामध्ये विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे



नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पूर्व भागातील निरगुडसर पारगाव लाखनगाव जारकरवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग

अधिक असल्याने झाडांच्या फांटा तुटून पडल्याच्या घटना घडल्या. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा दिलासा

मिळाला आहे. वादल्या उष्णतेमुळे भाजीपाला, मका, तसेच इतर उन्हाळी पिके करपत असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र झालेल्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली अचानक झालेल्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील बदलामुळे आगामी काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

## विश्वेश्वर एम्पावरमेंट ऑर्गनायझेशनतर्फे बसव उद्योजक पुरस्कारांचे वितरण

■ जनप्रवास प्रतिनिधी

**पुणे :** लिंगायत समाजातील उद्योजकांची संघटना असलेल्या विश्वेश्वर एम्पावरमेंट ऑर्गनायझेशन, इंडियाच्या वतीने दहा समाजबांधवांना 'बसव उद्योजक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या संघटनेचे अध्यक्ष अनिल मंदूपकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अक्कलकोट येथील लायन्स इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. प्रसंगी संघटनेचे महासचिव गणेश बिराजदार, सचिव अमित पाटील



आदी उपस्थित होते. कार्यक्रमात नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित अटलसेवा पुरस्कार व फ्रान्स येथील थीम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून 'डॉक्टरेट' पदवी मिळाल्याबद्दल अनिल मंदूपकर यांचा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. विश्वेश्वर

समर्थ हरवळकर आणि कळंब येथील अंजली साखरे या दोन अभियंत्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्षे होते. विकसित भारत मिशनअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून विश्वेश्वर एम्पावरमेंट ऑर्गनायझेशन युवकांमध्ये उद्यमशीलता रुजावी, तसेच त्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाठी कार्यरत असल्याचे अनिल मंदूपकर यांनी नमूद केले. सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून राजशेखर कापसे यांनी तरुणांनी उद्योगाकडे वळावे, असे आवाहन केले. नरेंद्र सोलापूर यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत उमदंड यांनी आभार मानले.

## अतिक्रमणांवर कारवाई होणार

सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणी केल्यास अतिक्रमण काढायला पोलीस फोर्स देणार : स.पो. निरीक्षक प्रवीण संपागे

■ जनप्रवास प्रतिनिधी

**नारायणगाव :** नारायणगाव शहर झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी गावातील काही परिसरात अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला आहे. एस टी बसस्थानकापासून पूर्ववेस, पश्चिम वेस, मुख्य बाजारपेठ, पूर्ववेशीपासून मुक्ताई मंदिरपर्यंत व जुन्नर रस्ता अनाधिकृत अतिक्रमणाने व्यापला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरून चालणे जिकरीचे झाले आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता केशव जाधव यांनी नारायणगाव ते जुन्नर मध



रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांना अतिक्रमण असल्याबाबतच्या नोटीसा बजावल्या आहेत. नोटीस मध्ये स्वखर्चाने

अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या असल्या तरी त्यासाठी ठराविक कालमर्यादा दिलेली नाही. त्यामुळे नारायणगाव शहरातील

सर्वसामान्य माणसांची मागणी असेल तर अतिक्रमण हटवणार : अभियंता केशव जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्या असून अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढून घेणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कायदेशीर कारवाई बाबत निर्णय घेतला जाईल याबाबत कनिष्ठ अभियंता सम्राट भिसे यांच्याकडे कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले आहे असे अभियंता केशव जाधव यांनी सांगितले.

अतिक्रमण कारवाईबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग खर्च अंक्शन मोडवत येईल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अतिक्रमणार टांगीत तलवार असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाने

अधिकारी सर्वसामान्य नागरिकांचा व प्रवाशांचा त्रास लक्षात घेऊन अनधिकृत अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देणार का ? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अतिक्रमण काढणार असेल तर बंदोबस्त देणार : स.पो. निरीक्षक प्रवीण संपागे सार्वजनिक बांधकाम हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतला अथवा संबंधित विभागाला गुळीस बंदोबस्ताची आवश्यकता असल्यास पोलीस बंदोबस्त देण्यासाठी तयार असल्याचे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपागे यांनी सांगितले.

पूर्ववेशीपासून पश्चिम वेशी पर्यंत चालणे अवघड. नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पूर्ववेशीपासून पश्चिम वेशी पर्यंत अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते श्री मुक्ताई मंदिरापर्यंत भाजीविक्रेते आपल्या मालाची विक्री करण्यासाठी रस्त्याच्या दुर्गात आपला भांडेतत्वावर अथवा मालकीचा घेतलेला गाळा सोडून रस्त्यावर बसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणेही अवघड होऊन बसले आहे. वारंवार भाजीविक्रेत्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भांडेतत्वावर गाळे देण्यात आले आहे. परंतु भाजीविक्रेते बारमाही गाळ्यात बसून भाजीची विक्री न करता कायमस्वरूपी रस्त्यावर देवाल टांप तयार करून भाजीपाल्याची विक्री करण्यासाठी बसत आहे. याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक होत असून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे.

## अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कार

चौदाव्या वर्धापनदिनी पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल आरती भोसले यांचा विशेष सन्मान

■ जनप्रवास प्रतिनिधी

**पुणे :** प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या देशातील अग्रणी ग्रीन सोल्युशन्स संस्थेच्या दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना जाहीर झाला आहे. ग्रीन सोल्युशन्सच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या शनिवारी (ता. २३) सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल ऑर्चिड, बालेवाडी, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच भारत-नॉर्वे ग्रीन



स्ट्रॅटिजिक पार्टनरशिप समिटीमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योग प्रतिनिधी मंडळातील टॉप २० प्रतिनिधींमध्ये निवड झालेल्या पुण्यातील ग्रीनएक्स एन्व्हायनमेंटलच्या संस्थापक व व्यवस्थापकीय

संचालिका आरती भोसले यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक शंकर वाघमारे, निवृत्त प्रादेशिक अधिकारी एल. एस. भडव व निवृत्त उपप्रादेशिक अधिकारी किशोर

केर्लीकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. ग्रीन सोल्युशन्स संस्थेने गेल्या १४ वर्षांत देशविदेशातील हजारो उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारली आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे समतीपत्र, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयक अनुज्ञप्ती व पर्यावरण विषयक अनुज्ञप्ती व संलग्न सेवा दिल्या जातात. ग्रीनेक्स एन्व्हायनमेंटलमार्फत उद्योगकांना लाईफ सायकल असेसमेंट, एन्व्हायरमेंटल प्रॉडक्ट डिव्हलपमेंट (इपीडी), कार्बन क्रेडिट, नेट झीरो इत्यादी सेवा पुरविण्यात येतात, असे ग्रीन सोल्युशन्सचे संस्थापक सागर अहिंवळे यांनी नमूद केले.

## सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा निकाल शंभर टक्के फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्याकडून कौतुक

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा निकाल शंभर टक्के फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी; प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्याकडून कौतुक

■ जनप्रवास प्रतिनिधी

**पुणे :** सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा (एसआयएफटी) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील बी.एससी. फॅशन डिझाईन प्रथम सत्र परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. वेनेशा रितेश वधान (९.७३ एसजीपीए), आस्था दीपक पटेल (९.६४ एसजीपीए), तर शावनी धनंजय फडतरे (९.४५ एसजीपीए) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय



क्रमांक पटकविला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनी, पालक आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीमुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, "सूर्यदत्तमध्ये सर्जनशीलतेसोबत शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यावर

भर दिला जातो. विद्यार्थ्यांची ही कामगिरी त्यांच्या मेहनतीसह प्राध्यापकांच्या समर्पित कार्याची पावती आहे. भविष्यात हे विद्यार्थी जागतिक फॅशन क्षेत्रात यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून पुढे येतील, असा विश्वास आहे."

## महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही तर भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय: छत्रपती वृषाली राजे भोसले

एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा

■ जनप्रवास प्रतिनिधी

**पुणे :** महाराष्ट्र हा केवळ एक भूप्रदेश नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेल्या अनेक मावळ्यांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून तो भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे. मराठा साम्राज्य ही देशाच्या इतिहासातील प्रेरणादायी बाब आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा

समाविष्ट झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी केली. एनसीईआरटीने हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकला आहे. याबाबत राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. खुद्द राज्य सरकारने पत्र देऊन देखील एनसीईआरटीने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. या बाबीच्या



निषेधार्थ छत्रपती वृषाली राजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या

महाराष्ट्र धर्म मोर्चाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी

महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या

लाल महालापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. एनसीईआरटीकडून पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवून दैदीप्यमान इतिहासाला लपवण्याचा आणि खोटा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती घराण्यासह संपूर्ण महाराष्ट्राकडून आपण त्याचा निषेध करीत आहोत, असे छत्रपती वृषाली राजे यांनी यावेळी नमूद केले.

तसेच महाराष्ट्र सरकारने याबाबतची केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करतानाच त्यांनी मराठा साम्राज्याच्या नकाशाची पाठ्यपुस्तकात पुनर्स्थापना होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही दिला. या मोर्चात इतिहास संशोधक, अभ्यासक यांच्यासह विविध संघटना, संस्थांचे पदाधिकाारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संक्षीप्त वृत्त

कृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान 'मर्सिडीज-मेबॅक'



जनप्रवास प्रतिनिधी

पुणे : आजच्या स्पष्टांतरक आणि धावपळीच्या जीवनात यशाचे प्रदर्शन अनेकदा वैयक्तिक सुखसोयींमध्ये दिसून येते. मात्र पुण्यातील उद्योजक प्रसाद नगरकर यांनी आपल्या यशाला वेगळीच अर्थपूर्ण दिशा देत आई-वडिलांना आलिशान मर्सिडीज-मेबॅक मोटार भेट देऊन कृतज्ञतेचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या भावनिक कृतीची सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

ही केवळ महागडी गाडी खरेदी करण्याची घटना नाही, तर आपल्या आयुष्याच्या प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या आई-वडिलांसाठी असलेली कृतज्ञतेची भावना असल्याचे प्रांजळ मत प्रसाद नगरकर यांनी व्यक्त केले. बालपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करताना त्यांनी आपल्या आई-वडिलांनाच सर्वस्व मानून हा सन्मान दिला.

'गंगा माई की बेटियाँ': नम्रता प्रधान साकारणार सहानाची भूमिका

जनप्रवास प्रतिनिधी

पुणे : झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका गंगा माई की बेटियाँ सध्या टीआरपीमध्ये आघाडीवर असून तिची रंजक कथा आणि सिद्धू (शिद्धान खान) व स्नेहा (अमनदीप सिधू) यांच्या नाट्यात प्रवास प्रेक्षकांच्या मनाला खूप भावत आहे. आता या मालिकेत सृष्टी जैनच्या जागी नम्रता प्रधान 'गंगा माई की बेटियाँ' च्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी मनोरंजन उद्योगात लोकप्रिय चेहरा असलेली नम्रता या नव्या भूमिकेबद्दल खूप उत्साहात आहे. 'सहाना'सारखी भूमिका साकारणे आणि गंगा माई की बेटियाँ सारख्या मालिकेचा भाग होणे हे तिच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखे आहे असे तिने सांगितले.

सहाना ही भूमिका साकारण्याबद्दल नम्रता म्हणाली, 'गंगा माई की बेटियाँ' मध्ये सहानाची भूमिका करणे माझ्यासाठी खूप खास आणि उत्साहवर्धक प्रवास आहे. सहानाकडे मला सर्वात जास्त आकर्षित केले ते तिच्या साधेपणाने. तिचा लूक, तिच्या भावना आणि ती स्वतःला ज्या सुंदर पद्धतीने सादर करते ते मला खूप आवडले.

जनगणना २०२७ साठी नागरिकांनी

गणनाकारांना आवश्यक माहिती द्यावी

जनप्रवास प्रतिनिधी

पिंपरी : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील 'घरवादी आणि गृहगणना' प्रक्रिया सध्या सुरू असून, स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला एसई आयडी (SE ID) संबंधित गणनाकारांना द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान स्व-गणनेत सादर केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सदस्यदरकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांच्या एसई आयडी गणनाकारांना उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. गणनाकारांकडून माहितीची पडताळणी आणि मान्यता झाल्यानंतरच 'घर-वादी आणि गृहगणना' प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे. स्व-गणना पोर्टलवर नागरिकांनी सादर केलेली माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात सुरक्षित राखून सध्या सर्वेक्षण संपन्नित केलेली जात आहे. या प्रक्रियेसाठी अत्याधुनिक साधन सुरक्षा आणि गोपनीयतेच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी दिली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या संकेतस्थळापासून सावध राहून केवळ अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहनही देखील त्यांनी यावेळी केले आहे. आयुक्त तथा प्रथम जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि सुलभ करण्यासाठी गणनाकारांना आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोपरगावात नालेसफाईचा नुसताच

गाजावाजा; गटारी मात्र तुडुंब : विजय त्रिभुवन

जनप्रवास प्रतिनिधी

कोपरगाव : कोपरगाव शहर गेल्या काही महिन्यांपासून तुंबलेल्या गटारी, त्यामुळे वाहलेली दुर्गंधी आणि डासांच्या विळख्यात सापडले असून डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार नगरपरिषदेला निवेदन दिले मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असताना नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक नुसतेच नाले सफाईचा गाजावाजा करीत असले तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रभागांतील नाले तुंबलेल्या स्थितीत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात विजय त्रिभुवन यांनी पुढे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेले मुलभूत कामेही सत्ताधारी करताना दिसत नाही. शहरात अनेक नाले तुंबलेले असून सांडपाणी नाल्यांच्या वरून वाहत आहे त्यामुळे हे घाण पाणी साचू लागल्याने डासांचे साम्राज्य तयार झाले आहे. नाल्यांवर ढांपे टाकले जात नसल्याने शहरातील अनेक भागांत दुर्गंधी पसरलेली आहे. त्यात उन्हाळ्याचे दिवस प्रचंड उष्णता असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठाना डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तरीही नगरपरिषदेकडून दखल घेतली जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नगरसेवक आणि सत्ताधारी नगरसेवक अजूनही हारणे घेण्यात आणि आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करण्यात व्यस्त आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेले शब्द पूर्ण करायचे सोडून काम कमी आणि गाजावाजा जास्त करीत आहे. जेवढा गाजावाजा करीत आहे तेवढेच लक्ष देऊन शहरातील सगळ्याच प्रभागांतील नाले साफ करणे गरजेचे आहे. शहरातील रोमगाई कमी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करणे राहिले यासाठी सत्ताध्यांनी कामाचा गाजावाजा न करता प्रत्यक्षात कामे करावीत असे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी शेवटी म्हटले आहे.

अवैध गुटरखा व्यवसायावर पोलिसांचे धाडसत्र; तीन ठिकाणी छापे, ६.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

■ जनप्रवास प्रतिनिधी  
अहिल्यानगर : एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटरखा, सुगंधीत तंबाखू व मावा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकून तब्बल ६ लाख ४५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दि. १८ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना गुप्त बातमीद्वारांमार्फत माहिती मिळाली होती की, दत्तनगर व गजानन कॉलनी परिसरात काही इंसम प्रतिबंधित गुटरखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू व मावा तयार करून विक्री करत आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य (एएचटीयू)

यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी पथकासह पंचासमक्ष तीन ठिकाणी छापे टाकले. गजानन कॉलनी, नवनागापूर येथे योगेश राजेंद्र कंठाळे (वय २८) व प्रसाद गोकुळ काळे (वय २८) यांच्या ताब्यातून १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात बारीक सुपारी, सुगंधी तंबाखू, तयार मावा, इलेक्ट्रिक वजनकाटा व मावा तयार करण्याचे मशीन यांचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ३४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत दत्तनगर परिसरातील अरुण हॉटेलच्या पाठीमागे



राहणाऱ्या सोमनाथ लक्ष्मण भोर (वय २६) याच्याकडून ८३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा रजि. नं. ३४३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत आनंदनगर, नवनागापूर येथे

शुभम दत्तात्रय हजारो यांच्या इमारतीत छापे टाकून ४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये दोन मावा तयार करण्याच्या मशीनसह विविध साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा रजि. नं. ३४४/२०२६ दाखल

करण्यात आला आहे. तीन्ही कारवाईत एकूण ६ लाख ४५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे, अनिता पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवन, चालक पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. काळे तसेच नगर तालुका होमगार्ड यांच्या पथकाने केली.

सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे व शिक्षिका सीमा गायकवाड यांना 'महाराष्ट्र नायक' राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

■ जनप्रवास प्रतिनिधी  
अहिल्यानगर : वी.एस.एफ. बहुदेशीय संस्था व सत कबीर बहुदेशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे आणि उपक्रमशील शिक्षिका सीमा रामराव गायकवाड यांना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ३१ मे रोजी नाशिक रोड येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवविषयात येणार असल्याची माहिती मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी दिली. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुदेशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच



ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमांकरे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमा, स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, जलसंधारण जनजागृती, रक्तदान शिबिरे अशा विविध सामाजिक उपक्रमांकरे त्यांनी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच गावपातळीवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही सातत्याने सुरू आहे.

हिंदू इकाॅनॉमिक फोरम पुणे जिल्हा चॅट्टरतर्फे सहा जूनला 'शक्ती समिट २०२६'चे आयोजन

■ जनप्रवास प्रतिनिधी  
पुणे : हिंदू इकाॅनॉमिक फोरम (एचडीएफ) पुणे जिल्हा चॅट्टरतर्फे 'शक्ती समिट २०२६', उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० या वेळेत पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये (पीआयसी) ही परिषद होणार आहे. वर्ल्ड हिंदू इकाॅनॉमिक फोरमचे संस्थापक व चेअरमन परमपूज्य स्वामी विज्ञानानंद, भारतीय जनता पार्टीच्या नेत्या श्रेता शालिनी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रांसफॉर्मेशनच्या नियामक मंडळाचे सदस्य दीपक करंजीकर, उद्योजक डॉ.

मनोज पोचट यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेमध्ये संरक्षण व अंतराळ क्षेत्रावरील सत्रात 'रेअर अर्थ'चे भू-राजकीय महत्त्व, संरक्षण क्षेत्रातील उद्योगमुख तंत्रज्ञान आणि बदलते युद्धतंत्र यांवर चर्चा होणार आहे. 'अश्विनी मंत्रेय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम धूत, अलिकॉन कास्टअल्मिचे हर्षवर्धन गुणे, आर्माॅट अँड कॉम्बॅट इंजिनिअरिंगचे महासंचालक डॉ. प्रतिक किशोर, एम्सीसीएआय'च्या संचालक व उच्च शिक्षण समितीचे संचालक प्रशांत जोगळेकर, ब्रिगेडियर वीरेश श्रीवास्तव आणि गोदरेजचे माजी व्यवसाय प्रमुख सुंदर वैद्य मार्गदर्शन करणार आहेत.

राजेवाडी गावात कृषिदूतांचे आगमन; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

■ जनप्रवास प्रतिनिधी  
जायखेड : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान, नवीन कृषि तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती प्रत्यक्ष शेतपातळीवर मिळावी या उद्देशाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषि अनुभव कार्यक्रम (RAW) अंतर्गत राजेवाडी गावाला भेट दिली. यावेळी कृषिदूतांनी

गावातील सरपंच मोहन कुमटकर, ग्रामसेवक बलभीम फरतडे, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत शेतीमधील आधुनिक बदल, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शाश्वत शेतीविषयक माहिती दिली. या उपक्रमांतर्गत आधुनिक शेती व पीक व्यवस्थापन, सुधारित लागवड तंत्रज्ञान, शेतीमधील आधुनिक यंत्रांचा वापर, सॅन्ट्रिय व जैविक शेतीचे महत्त्व तसेच शासकीय विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर



विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे मार्गदर्शन

लाभत आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. गोकुळ

वामन, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. मनोज गुड, कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मोरे सर तसेच इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली

विविध धार्मिक कार्यक्रमांनी पुरुषोत्तम मासा निमित्त जिदीनी अखंड हरी नाम समाहाची सांगता

■ जनप्रवास वार्ताहर  
पुणतांबा : येथे मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी पुरुषोत्तम मासा निमित्त जिदीनी अखंड हरी नाम समाहाची सांगता गोदावरी धाम सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनात संपन्न झाली किर्तनात महाराजांनी "कंठी धरीला कृष्ण मणी ! अवघा जणी प्रकाश" काला वाटू एक मेका या अंभंगवार विवेचन केले येथील चांगदेव महाराज मंदिर परिसरातील योगिराज गंगागिरी महाराज आश्रमात अखंड हरिनाम तीन दिवसीय समाहाचे महंत विजयानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते , यानिमित्त गुरुचरित्र पारायण व किर्तन महोत्सव संपन्न झाला



सांगता गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी महंत मधुसूदनगिरी महाराज, रघुनंदनगिरी महाराज, जोशी महाराज, सचिन महाराज, माजी सरपंच डॉ धनंजय धनवटे, ग्राम पं,सदस्य अनिल नळे चंद्रकांत

वाटेकर, दिनकर भोरकडे गंगागिरी महाराज भक्तमंडळाचे भोला उदावंत, रामकृष्ण डोळे, गोविंद लेंबे, एकनाथ धनवटे, सांबारे काका,संग्राम बोर्डे, शिवाजी प्रधान, भाऊसाहेब जेजुरकर दत्तात्रय गायकवाड, आदि सह परिसरातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वाळकी मधील वाळुंबा नदीवरील मुख्य पूल आणि लेंडी पूल बनले धोकादायक

पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करून नवीन, मजबूत आणि उंच पूल उभारावे : विजय भालसिंग

जनप्रवास वार्ताहर

अहिल्यानगर : गर तालुक्यातील वाळकी गावाजवळील वाळुंबा नदीवरील मुख्य पूल आणि लेंडी पूल यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, मागील वर्षाच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतरही अद्याप कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या पुलांची तातडीने दुरुस्ती करून नवीन, मजबूत आणि उंच पूल उभारविणे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केली आहे.



मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळकी गावाला मोठ्या पुराचा फटका बसला होता. संपूर्ण गावाला पाण्याने वेढा

घातला होता. या पुरामध्ये अनेक जनावरे वाहून गेली होती. गाय, म्हैस आणि शेळ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्याही घटना घडल्या होत्या. या नैसर्गिक आपत्तीनंतरही पुलांच्या प्रशावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाळुंबा नदीवरील मुख्य पूल आणि लेंडी पूल हे गावासाठी अत्यंत महत्त्वाचे दळणवळणाचे मार्ग आहेत. मात्र सध्या दोन्ही पुलांची

केडगाव बायपासवर अग्निशस्त्रासह संशयित जेरबंद; कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई १ गावठी पिस्तूल व ३ जिवंत काडतुसे जप्त ; ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

■ जनप्रवास प्रतिनिधी  
अहिल्यानगर : केडगाव बायपास रोड परिसरात अग्निशस्त्र बाळगून दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयित इंसमस कोतवाली पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. आरोपीकडून एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र व ३ जिवंत काडतुसे असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दिनांक २० मे २०२६

कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीद्वारांमार्फत माहिती मिळाली की, एक इंसम अग्निशस्त्र ताब्यात घेऊन केडगाव बायपास रोडवरील अनुनाज टायर्ससमोर संशयितरित्या फिरत आहे. माहिती मिळताच पो.नि. गायकवाड यांनी तात्काळ स.पो.नि. कुणाल सपकाळे यांच्या पथकास कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन संशयितास



ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शहाबाज निसार शेख

(वय ३४, रा. रहेमतनगर, जोर्वे नाका, संगमनेर, मूळ रा. सोनई, ता. नेवासा) असे सांगितले. त्याची अंगडडती घेतली असता

त्याच्याकडे ८० हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र व ३ हजार रुपये किंमतीची ३ जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४१८/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो. नि. कुणाल सपकाळे हे करीत आहेत.

# टाकळीभान येथे ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीद्वारे मोठी आर्थिक फसवणूक

## अनेकांना घातला गंडा, कारवाईची निवेदनाद्वारे मागणी

### जनप्रवास प्रतिनिधी

**टाकळीभान :** टाकळीभान आणी परीसरात जादा परताव्याची लालसा दाखवून एका कंपनीने तरुणांची मोठी फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ऑनलाईन गुंतवणूक करून दररोज डालरच्या स्वरूपात भरघोस परतावा देण्याचे अधिक दाखवल्याने कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करून संबंधीत कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे कि, टाकळीभान येथे एका ऑनलाईन शेअर्स कंपनीकडून टाकळीभान व परीसरात मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. माझा मुलगा शेखर बापुसाहेब शिंदे रा. टाकळीभान ता.श्रीरामपुर जि. अहिल्यानगर याची या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीद्वारे आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. सदर कंपनीमार्फत माझ्या मुलास बोनस चट या माध्यमातून विविध प्रकारचे मेसेज व चॅटिंग येत होते. त्या चॅटिंगद्वारे ऑनलाईन

ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी झुम अपद्वारे मिटींग आयोजित करण्यात येत होती. त्या मिटींगमध्ये वैजापुर .जि.संभाजीनगर व नागपूर येथील एक यांनी स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी व ट्रेडिंग सल्लागार म्हणून सांगून माझ्या मुलाचा विश्वास संपादन केला. त्यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलाने विविध तारखांना ऑनलाईन नफा मिळत असल्याचे दाखविण्यात आले; मात्र नंतर पैसे परत मिळणे बंद झाले तसेच संबंधित व्यक्तींनी संपर्क टाळण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आमच्या निदर्शनास आले की, हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. सदर आरोपी यांनी संगनमताने खोटी माहिती, खोटे आश्वासन व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून घेतलेले आहेत. या ऑनलाईन कंपनीमार्फत केवळ माझ्या मुलाचेच नव्हे तर अंदाजे टाकळीभान पंचक्रोशीमध्ये १५०० ते १६०० लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. सुरुवातीला सरासरी रुपये ३०,०००/- इतकी रक्कम गुंतवणूक म्हणून घेतली जात

होती; मात्र अनेक व्यक्तींनी रुपये १०,०००/-, १ लाख, ५ लाख, १० लाख, १५ लाख व त्यापेक्षाही अधिक रक्कम गुंतविलेली आहे. सदर प्रकरणांमध्ये एकूण कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेली असून, अंदाजे किमान रुपये १५ कोटीपेक्षा जास्त आर्थिक फसवणूक झालेली आहे. या प्रकरणासंबंधी आमच्याकडे संबंधित माहिती, व्यवहाराचे स्क्रीनशॉट, बँक व्यवहार तपशील, मोबाईल नंबर व इतर आवश्यक पुरावे उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीमध्ये अनेक सामान्य नागरिकांची आयुष्यभराची कष्टाची कमाई लुटली गेली आहे. अनेक लोक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त

झालेले आहेत, कित्येक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत, तसेच अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील समाजामध्ये घडलेल्या आहेत. ही गंभीर बाब असून अशा प्रकरणांमध्ये वाढत चाललेली आहे. त्यामुळे ही प्रवृत्ती वेळेत थांबविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच या प्रकरणांमध्ये गावामध्ये व परिसरामध्ये तथाकथित शेअर मार्केट व ट्रेडिंग योजना आणणारे मुळ सुत्रधार, प्रमुख आयोजक व लोकांना गुंतवणुकीस प्रवृत्त करणाऱ्या मुख्य व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अनेक गरीब कुटुंबातील लोकांनी देखील त्यांच्या बालप्यावर

विश्वास ठेवून स्वतः ची व इतरांची गुंतवणूक केली असून त्यांची देखील आर्थिक फसवणूक झालेली आहे. त्यामुळे निष्पाप व फसवणूक झालेल्या लोकांना विनाकारण त्रास न देता स्थानिक मुख्य आरोपी व मुळ मास्टरमाइंड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सदर कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, विश्वासघात व सायबर गुन्हा संदर्भातील लागू तरतुदीनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करून सर्व पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा व फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून द्यावी ही विनंती करण्यात आली आहे.

## टाकळीभान परीसरात इंधनासाठी एक ते दीड तास प्रतिक्षा

### पेट्रोल डिझेलसाठी भर उन्हात वाहनधारकांना चटक

### जनप्रवास प्रतिनिधी

**टाकळीभान :** श्रीरामपुर तालुक्यातील पुर्व भागातील टाकळीभान ते श्रीरामपुर परीसरातील पेट्रोलपंपावर डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने अनेक पंपावर 'डिझेल शिळक नाही' असे बोर्ड लागले आहेत तर ज्या पंपावर पुरवठा सुरू आहे तेथे डिझेलसाठी भरउन्हात वाहनधारकांना रांगेत उभे राहून उन्हाचे चटक सोसण्याची वेळ आली आहे. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलचा साठा उपलब्ध असला तरीही दुचाकीस्वारांचीही मोठी झुंड पेट्रोलपंपावर उडाली आहे.

श्रीरामपुर ते टाकळीभान दरम्यान राज्यमार्गावर तब्बल ६ ते ७ पंप आहेत.यातील काही पंप इंधन उपलब्ध नसल्याने बंद असून चालू असणाऱ्या पंपांवर पेट्रोलसाठी, डिझेलसाठी वाहनांसहीत झुमच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी, कर्मचारी तसेच लग्नकार्यांच्या धावपळीत असणारे वाहनधारक यांची मोठी कुचबणा होत आहे तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या प्राथम्यीवर शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच अचानक झालेल्या या इंधनटंचाईने



शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. मागील सहा दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात दोनदा वाढ झाली असून भाववाढीचे ओझे डोक्यावर असताना डिझेलच मिळत नसल्याने नागरीकांची नियोजित कामे खडबट आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत असून शेतकऱ्यांचा अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च होत आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्याने मशागतीचे ट्रॅक्टर जागेवर उभे आहेत. हवामान खाल्याने मानसून दाखल होण्याबद्दलच अंदाज वर्तवल्याने शेतीकामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत शेती मशागत करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

## गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू

### जनप्रवास तालुका प्रतिनिधी

**कोपरगाव :** कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, गौतमनगर (३३ उज्ज्व-५४१७) महाविद्यालयामध्ये बुधवार दि. २० पासून प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू झाले असल्याची माहिती प्राचार्य वसोम शंख यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र



शिक्षणालयाच्या संकेत स्थळावर प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी आवश्यक असणा-या आपल्या कागद पत्रांची पडताळणी भरलेल्या माहितीत सुधार करणे आणि ऑनलाईन फॉर्म निश्चिती करणे गरजेचे आहे. या केंद्रातून संस्था व शाखा निवड,

विकल्प, अर्ज भरणे प्रवेशाच्या फे-या व प्रवेश घेवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना हवे असलेले शैक्षणिक संकुल व हवी असलेली शाखा मिळावी यासाठी नवीन नियमावलीनुसार विकल्प अर्जातील विविध पर्यायावरील पसंती आदी बाबींची विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

## ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शैक्षणिक पाया रयतमुळे मजबुत : बिपिन कोल्हे

### जनप्रवास वार्ताहर

**पुणतांबा :** कर्मवीर भाउराव पाटलांनी शिक्षणाची रांगा उघेथीतांच्या दारी आणण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि स्व. शंकरराव काळे यांनी शिक्षण क्षेत्रात राजकीय जोडे बाजुला ठेवत त्यांची विचारधारा थेट तळागाळापर्यंत पोहोचविली, ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचा खरा अर्थाने उच्च शिक्षणाचा पाया रयत शिक्षण संस्थेमुळेच मजबुत झालेला आहे तेव्हा तालुक्यातील नवनिर्वाचित

मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांनी त्याचे भान ठेवून शिक्षण सशक्तीकरणाचे काम करावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केले. संजीवनी उद्योग समुह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने अॅड. संदिप वर्पे व सुरेश बोळीज यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार विवेक कोल्हे यांनी स्वागत केले.



कोल्हे म्हणाले, खेडयापाडयातील गोर गरीब, वंचित, मागासवर्गीय, दीन दलित, बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी कर्मवीर भाउराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिद

या घोषवाक्यातून रयतेची स्थापना केली त्याचा वेळु आज गगनावर गेलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बदलत्या मुक्त स्वधर्त रयत शिक्षण संस्थेत काळानुरूप बदल घडवून आणले आणि ग्रामिण भागात शिक्षणाचा

पाया मजबुत केला. अहिल्यानगर जिल्हयासह अन्यत्र रयतेचा विस्तार करण्यात माजीमंत्री स्व. शंकरराव काळे व स्व. शंकरराव कोल्हे यांनी जीवाचे रान केले. काही ठिकाणी अत्याधुनिक शैक्षणिक साधने वेळेच्या आधी उपलब्ध व्हायची पण

त्याला रयत शिक्षण संस्था अपवाद ठरायला नको म्हणून स्व. कोल्हे यांनी या संस्थेचे तत्कालीन उपाध्यक्ष, तत्कालीन मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून जे काही काम केलेले आहे त्याला राज्यात तोंड नाही, स्पर्धात्मक परिक्षेतुन केंद्र व राज्य शासनांत माझा रयतेचा विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे हे स्वप्न ख-या अर्थाने साकार करत त्यानुरूप सुसंगत ध्येय धोरणे राबविली तोच वसा नवनिर्वाचित मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांनी आत्मसात करत ही संस्था आणखी मोठी करावी.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरदे, आप्पासाहेब दवणे, निवृत्ती बनकर, बापुसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, मनेष गाडे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, विलासराव माळी, संजयराव औताडे, सतिष आन्हाड, रमेश घोडेराव, प्रभारी कायकारी संचालक तुळशीराम कानवडे, साखर सख्यवस्थापक शिवाजीराव दिवटे उपस्थित होते, संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.

## देवगड गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळयास शोभायात्रा मिरवणूकीने प्रारंभ भगवान दत्तात्रयांच्या नामघोषाने देवगडनगरी दुमदुमली

### जनप्रवास प्रतिनिधी

**नेवासा :** त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थान जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळयाला भागवत ग्रंथ शोभायात्रा मिरवणूकीने व गोमातेच्या पूजनाने प्रारंभ करण्यात आला. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात व भगवान दत्तात्रयांच्या



नामघोषाने झालेल्या शोभायात्रा मिरवणुकी प्रसंगी देवगडनगरी दुमदुमली होती पुरुषोत्तम मासाच्या

देवगड येथील प्रांगणातून टाळ मृदुंगाच्या गजरात गुरुवारी शोभायात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीत गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, देवगड दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत वारकरी संप्रदायातील संत महंत कीर्तनकार प्रवचनकार पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

## अहिल्यानगर शहरात कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ३४० किलो गोमांसासह १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक आरोपी ताब्यात

### जनप्रवास प्रतिनिधी

**अहिल्यानगर :** अहिल्यानगर शहरातील कोटला व घासगळी परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंशीय जनावरांच्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत ३४० किलो गोमांसासह १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये व पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोपपनि राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार शाहिद शेख, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे व



अरविंद भिंगारदिवे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. दिनांक २० मे २०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत कोटला व घासगळी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल

करून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ केजीपुन चिकन शांपच्या मागील बाजूस असलेल्या एका पन्थाच्या खोलीवर छापा टाकला. छाप्यामध्ये एक इसम गोमांस तोडत असल्याचे आढळून आले.

पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याने आपले नाव इस्माईल अजमुद्दीन शेख (वय ५५, रा. घासगळी, कोटला, अहिल्यानगर) असे सांगितले. पोलीसांनी आरोपीकडून ६८ हजार रुपये किमतीचे ३४० किलो गोमांस, २० हजार रुपये किमतीचा डीप फ्रीज, २५ हजार रुपये किमतीची गोमांस छिमा तयार करण्याची मशीन, १० हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रिक वजन काटे तसेच दोन सत्तूर, दोन सुरे व दोन टोचे असा एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

## बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी प्रकरणी आणखी दोन जणांना अटक

## गुन्हाची व्याप्ती वाढली, एकूण आरोपींची संख्या अठरा

### जनप्रवास प्रतिनिधी

**टाकळीभान .:** लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरुवातीला लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट व सहा कुटुंबीय असे एकूण नऊ लोक अटक करण्यात आले होते. सदर गुन्हाचा शास्कोक्त व बारकाईने तपास करत असताने पुणे येथून अटक करण्यात आलेले दोन डॉक्टर व एक मेडीकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपीकडून नाशिक येथील

निफाड तालुक्यातील दोन डॉक्टरांनी देखील लिंगनिदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर गुन्हाचा पुढील तपास करत असताना पुन्हा दोन नामक आरोपीकडून एक पोटॅबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले तसेच अनेक एजंटलाही अटक करण्यात आली. गुन्हाचा

डॉक्टर व एक व्यक्तीला अटक केली. त्यानंतर लगेचच वडगाव मावळ येथील मारुती दोरे याला आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरत असलेले मशीन जप्त केले. सदर गुन्हाचा तपास अतिशय शाश्वत पद्धतीने व बारकाईने करत असताना तपासात असे निष्पन्न झाले की पुणे येथून अटक करण्यात आलेले दोन डॉक्टर व एक मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपीकडून नाशिक येथील निफाड तालुक्यातील २ डॉक्टरांनी देखील अवैधपणे लिंगनिदान

चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन त्यांच्याकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार काल रोजी रात्री उशिरा श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांनी कार्यालयातील पथक नमूद डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. पथकाने काल पहाटे त्या दोघांनाही ताब्यात घेतले. या दोघांनाही गुन्हामध्ये आज रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ४ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत गुन्हामध्ये १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सहा डॉक्टर आहेत.

## सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीतील गुणवंतांचा गौरव

### जनप्रवास प्रतिनिधी

**पुणे :** सूर्यदत्त गुप ऑफ इन्स्टिट्यूटस संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या वतीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 'सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष तथा सचिव सौ. सुषमा एस. चोरडिया आणि सहयोगी उपाध्यक्ष सौ. स्नेहल नवलखा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्या डॉ. किरण राव यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करत उत्कृष्ट निकालाबद्दल अभिनंदन केले. यंदाही महाविद्यालयाने उल्लेखनीय निकालाची परंपरा कायम राखत अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले. विज्ञान शाखेतील तन्मय अनिकेत जहागीरदार (८९.६७ टक्के), ईशिता समीर पाटील (८८.९७ टक्के), ऋतुजा प्रताप मगर (८८ टक्के), कानन अजय मत्तानी (८७.६७ टक्के), दिव्या प्रकाश भरेकर (८६.३३ टक्के) यांचा, वाणिज्य शाखेतील



वरुण हर्षद जहागीरदार (८९.६७ टक्के), दिलीप सावराम सोलंकी (८५.६७ टक्के), ऋषभ अरविंद चौहान (८४.३३ टक्के), सलोनी चेतन चौधरी (८३ टक्के), अनुश्री योगेश भानु (८२.६७ टक्के) यांचा, कला शाखेतील गौरी विवेक देशपांडे (८९.८३ टक्के), अमृत्य लक्ष्मण सोनार (८२.६७ टक्के), निशी संजय मवाडिया (८१.६७ टक्के), चैतन्य संजय चौहान (७०.६७ टक्के), गौरी प्रविण धांडे (६७.८३ टक्के) यांचा, तर व्यावसायिक अभ्यासक्रमातील (एमसीव्हीसी) यशाबद्दल एलिजा मेनेझेस (६९.६७ टक्के), अशम अमोल शिंदे आणि जय ऋषिकेश रेळेकर (६७.३३ टक्के), अजय बाळासाहेब नागरे (६४ टक्के), तसेच संप्राम गोपाळ कुटे (६०.९७ टक्के) यांचा गौरव करण्यात आला.

# पुरुष सर्वाधिक कुठल्या गोष्टीला घाबरत असतील तर ते आपले पौरुषत्व गमावण्याला

माणसाच्या मनात कोणकोणत्या गोष्टीची भीती असू शकते हे काही सांगता येत नाही. तरीही सर्वसाधारणपणे महिलांचा विचार केला तर वाढत्या वयाची भीती त्यांच्या मनात असू शकते. मात्र एका पाहणीत पुरुषांच्या मनातही अशी भीती असते असे दिसून आले आहे. पुरुष सर्वाधिक कुठल्या गोष्टीला घाबरत असतील तर ते आपले पौरुषत्व गमावण्याला! कर्क रोगापेक्षाही नपुंसकत्वाची भीती पुरुषांना अधिक वाटते, असे या पाहणीत आढळले आहे. अशाच पाच भीतींची ही माहिती....



नपुंसकत्वाची भीती अधिक भेडसावते. याचे कारण म्हणजे पुरुषांच्या मनात अनेक वेळा संकसचेच विचार घोळत असतात. एका ब्रिटिश

पाहणीत असे दिसले होते की, सर्वसामान्यपणे एक पुरुष दिवसातून तेरा वेळा सेक्सबाबतचा विचार करतो तर महिला केवळ पाचवेळास असा विचार करतात!

**अशक्तपणा** : अमेरिकन केरियाट्रिक्स सोसायटी फॉर हेल्थच्या पाहणीनुसार पुरुषांमध्ये वृद्धावस्थेतील विकल अवस्थेचे भय असते. शारीरिक अशक्तपणा, कमजोरीचे भय दहापैकी नऊ व्यक्तींच्या मनात असते.

पुरुष महिलांप्रमाणे कुटुंबात मिसळून राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात हे भय अधिक असते.

**निर्भरता** : एका अमेरिकन पाहणीनुसार पुरुषांमध्ये वृद्धावस्थेत दुसऱ्यावर निर्भर राहण्याचे, ओझे बनून जीवन कटण्याचे भय असते. आयुष्यभर आत्मसन्मानाने, अभिमानाने व स्वातंत्र्याने जगल्यावर उतारवयात असे परावलंबत्व येणे त्यांच्यासाठी मोठेच संकट असते.

**मंद स्मरणशक्ती** : मायो क्लिनिकच्या एका पाहणीनुसार उतारवयात होणारे मेंदूचे अल्झायमर्ससारखे आजार पुरुषांसाठी भयावह असतात. आपली स्मरणशक्ती कमी होऊ नये असे त्यांना वाटत असते. अल्झायमरसारख्या आजारांचा धोका महिलांपेक्षा पुरुषांनाच अधिक असतो हे विशेष!

## गर्भपात का होतो...

गरोदरपण ही नैसर्गिक अशी एक क्रिया आहे. त्यामुळे त्यात अडचणी येऊ नयेत. पण त्या येतात ही वस्तुस्थिती आहे. कुणाचा तीन महिन्यांनंतर कुणाचा चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या महिन्यात गर्भपात झालेला आढळून येतो.



चौथ्या महिन्यांपर्यंत गर्भ द्रवस्थेत असतो व पुढे त्यास आकार येतो. चवथ्या महिन्यांपर्यंत गर्भ पातळ अवस्थेत असल्याने तो खवू शकतो. म्हणून त्यास गर्भस्त्राव म्हणतात. पुढे पडतो त्यास गर्भपात म्हणतात. गर्भस्त्राव व गर्भपात का होतो? अती संभोग, अती श्रम, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे, उकडवे बसणे, मलमूत्राचा अवरोध, अती उष्ण पदार्थांचे सेवन, हादरे बसतील अशा वाहनात बसून प्रवास करणे, दाहकारक पदार्थांचे सेवन वगैरे कारणांमुळे गर्भस्त्राव व गर्भपात होतो.

गरोदर स्त्रियांनी वरील प्रकार वर्ज्य करणे अत्यंत आवश्यक आहे. हेतू हाच की, गर्भाला धक्का बसू नये किंवा त्याच्यावरील पाणपोटली फूटू नये. सांसारिक तापाच्या सार्थीनाही गर्भपात संभवतो. गर्भिणी स्त्रीने जागरण, अती तिखट व उष्ण पदार्थांचे सेवन, जडाटा, वातूळ पदार्थ, अती श्रम, अती संभोग वगैरे करू नये. आहार साधा ठेवावा व पूर्ण विश्रांती घ्यावी.

## ऑफिसातील राजकारणापासून दूर रहा



नीटनेटकेपणावर लक्ष द्या. कपडे स्वच्छ व झशीचे असावेत. बोलताना नेहमी स्पष्ट व सावकाश बोलता. कमी शब्दात आपला विचार सांगा. दुसऱ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून प्रतिक्रिया देण्याची योग्य कला शिका. आत्मविश्वासाने बोलता. बोलणे सुरू करण्याची व संपवण्याची प्रभावी पद्धत शिका. यासाठी रेडिओवरील कार्यक्रम लक्षपूर्वक ऐका.

असणाऱ्यांसोबत राहून त्यांची मदत घ्या. **योग्य आचरण** - आचरण स्वभाव गुण व बोलण्यातून पारखले जाते. मनमिळावू व आनंदी व्यक्ती सर्वांनाच आवडतात. कधीही ऐकून प्रतिक्रिया देण्याची योग्य कला शिका. आत्मविश्वास डगमगातो. आपल्या खुबी ओळखा. मस्करी करण्याची समजण्याची कला शिकून घ्या. दैनंदिन कामे नियमाने करा.

**घर व ऑफिसची व्यवस्था** - घरातील वीज, पाणी फोनची बिले वेळेवर भरा. बजेटनुसार खर्च करा. उत्पन्न व खर्चात ताळमेळ ठेवा. घर नीटनेटके व स्वच्छ ठेवा. सजवलेले घर आत्मिक आनंद देते. कोणत्याही गोष्टी विनाकारण इकडच्या तिकडे सांगू नका. काम व्यवस्थित करा. वक्तशीर राहा. ऑफिसातील राजकारणापासून दूर राहा.

## पती परमेश्वर नसून आपला सोबती आहे

पती परमेश्वर नसून आपला सोबती आहे. कोणत्याही बाबतीत स्वतःला सर्वोच्च मानू नये. तसेच आपलेच खरे करण्यासाठी कोणतीही गोष्ट प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये. जीवनात समजुतदारपणाचे धोरण ठेवावे. एकमेकांविषयी समर्थपणाची भावना बाळगावी. **घरकाम ही फक्त महिलांची जबाबदारी नाही.** घरात नवजात बाळ असेल, तर महिलेला तिच्या कामात मदत करावी. पतीने किमान स्वतःची कामे स्वतः करावीत. **पतीने पतीच्या कुटुंबीयांशी ममतेने व आदराने वागावे.** फक्त आपल्या पती व मुलांचाच विचार न करता सर्वांशी सारखे वागावे. **एकत्र कुटुंब असेल, तर पतीने**



पत्नीला फिदायला न्यावे. विशेषतः उभयतांनी सकाळी फिदायला जाणे दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. त्याचसोबत आपल्याला काही एकांताचे क्षणही मिळतील. **पती-पत्नी उभयतांनी आपल्या कार्यालयातील महिला व पुरुष सहकाऱ्यांशी मर्यादित व संयमित भाषेत**

बोलावे. जादा चेष्टा-मस्करी संशयाला खतपाती घालते. यासाठी सावध असावे. **आपल्या जोडीदाराचा कोणत्याही बाबतीत परक्या माणसासमोर घेऊ शकतात.** आपल्यातील मतभेद परस्परंशी बोलून मिटवावेत. **उभयतांनी इतर कोणाशीही कसलेही संबंध ठेवू नयेत.** आपसात समाधानी राहावे. **एकमेकांशी बोलण्यासाठी, हास्य-विनोद करण्यासाठी एकमेकांच्या भावना जाणण्यासाठी व जपण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ द्यावा.** **सुखी दाम्पत्य जीवनासाठी खालील चार आधारस्तंभ बळकट राखावेत.**

## कधी कधी मनातला राग काढावा लागतो...

संसार म्हटला की, भांड्याला भांडे लागणारच. दोन वेगवेगळ्या व्यक्तीमत्वाच्या व्यक्ती एकत्र येऊन संसाराची चूल मांडतात. यामुळेच मतभेद होऊन भांडण, वाद होतात. हे टाळण्यासाठी आपण खालील पद्धतीने वागावे.



आपला पती थोडाही सामाजिक नाही याचा आपल्याला राग येत असेल. आपल्या मैत्रीणीशी गप्पा मारणे, नातेवाईकांकडे जाणे त्याला पसंत नसेल. तो आपल्या सोबत खूपच कमी वेळा बाहेर पडत असेल त्यामुळे आपण त्याच्याशी भांडत, त्याला नावे ठेवत असाल, त्याचाच रसत असाल. अशावेळी तो

असा का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित त्याला आपल्या मैत्रीणी आवडत नसतील वा त्यावेळी तो खूप दमलेला असेल, प्रेमाने त्याला सामाजिक असण्याचे फायदे समजावू सांगा. **प्रकरण वादळू नका** : मित्र-मैत्रीणी समोर अशिष्ट वागणे, नावे ठेवणे यावरून बऱ्याचदा भांडण होते. अशावेळी प्रकरण वादळू देऊ नका. खरे तर हे योग्य नव्हे; पण गोष्टी वादवण्यात कसलाही फायदा नसतो, तर तो अशा वागण्याबद्दल शरमिदा असेल, तर आपणही सारे विसरून त्याला माफ करा; पण अशी चूक पुन्हा करू नको असा इशारा मात्र अवश्य द्या. दुर्लक्षित करण्याची सवय गांभीर्याने घेऊ नका : आपण काही सांगत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची पुरुषांना सवय असते. अशावेळी राग येणे स्वाभाविक असते. बऱ्याचदा आपण ओरडत

असतानाही कसलीही प्रतिक्रिया न दर्शवता तो तसाच रुमबाहेर जातो. आपण असे केल्यास त्याला अजिबात खपत नाही. बऱ्याचदा तो हातही उगारतो. त्याची ही सवय आपण बदलू शकत नाही. अशावेळी विनाकारण त्राण्याने बोलण्याऐवजी शांत राहा. रागाने थोडा वेळ त्याच्याशी बोलू नका. त्याला धडा शिवणे आवश्यक असते; पण न भांडता. **धडा द्या पण प्रेमाने** ऑफिसातून परतल्यानंतर त्याचे टी.व्ही. पाहात बसणे आपल्याला खटकते. त्याने आपल्याशी बोल- ावे अशी आपली इच्छा असते. तसे होत नाही असे पाहून आपण त्याच्याशी भांडता; पण सारे काही आपणच अडजेट करावे असे नाही. जेव्हा त्याचा आपल्याशी बोलण्याचा मूड असेल तेव्हा आपला फेव्हरेट कार्यक्रम टी.व्ही. वर आहे असे सांगून टी.व्ही. सुरू करा. टी.व्ही. पाहात नसाल, तर ऑफिसचे काम काढून बसा. त्यावेळी त्याला जाणीव होईल. धडा शिकवा पण प्रेमाने.

## पूर्ण वेळ गृहिणी सापडणे कठीण

सर्व वेळ घरात काम करणारी पत्नी आताच्या काळात भेटणे कठीण. स्वतः बाहेर काहीतरी काम करून पैसे घरात आणणारी अशी बायको हीच जास्त करून आता दिसण्यात येईल. बाहेर काम करून पैसे मिळविणाऱ्या पित्याला जरी इच्छा झाली तरी पूर्ण वेळाची गृहिणी सापडणे कठीण आहे. काहींच्या घरी म्हाताऱ्या आई-वडिलांकडे पाहावे लागते. घराचे अनेक प्रश्न असतात. काही पुरुषांची परदेशात बदली झाल्यावर तिथे पत्नीला काम मिळेलच अशी शक्यता नसते. अशा काही अडचणींमुळे काही स्त्रियांना पात्रता असूनही घरात अडकून पडावे लागते. आपला मुलगा क्रीडांगण किंवा शाळा येथून घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला भेटावे, अशी पित्यांची इच्छा असते. मुलांना आई जी माया देईल, ती माया नोकर् कधीच देऊ शकणार नाहीत. काही पिते आपल्या मुलांना शाळेत सोडतात आणि त्यांना झोप लागवी म्हणून गोष्टी सांगतात. जी बाई पूर्ण वेळ घरकाम करते, त्या कुटुंबाला लागणारा सर्व पैसा एकट्या पुरुषाला परावलंबी झालेल्या पत्नीच्या सर्व भावनिक गरजा त्यालाच पूर्ण कराव्या लागतात. स्वेच्छा निवृत्ती योजनेतून बाहेर पडणाऱ्या माणसाला पैसे मिळविणारी पत्नी लागते. नाहीतर सर्व कुटुंब रस्त्यावर येण्याची भीती असते.

## जर आपले मूल स्पेलिंग लिहिण्यात चूक करत असेल तर...

आठवीत शिकणारी सौम्या दरेवेली उत्तम मार्क्स मिळवून पास होते. तिचे अक्षरही खूप छान आहे; पण प्रत्येकवेळी हिंदी व इंग्रजीत तिला कमी मार्क्स मिळतात. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदीत व इंग्रजीत ती शब्दांचे स्पेलिंग चुकीचे लिहिते. बालरोगतज्ज्ञांच्या मते डिस्ट्रेक्सियाने पीडीत मुलांमध्ये ही समस्या आढळते. आपली मुले डिस्ट्रेक्सिक वाटत असतील तर त्यांच्या अभ्यासावर कडक नजर ठेवा. त्यांच्या वड्या तपासून त्याने कितरीवेळा चुकीचे लिहिले आहे ते पाहा. मुलांमध्ये कोठे व कोणता दोष आहे ते पाहा. ती शब्दांमध्ये दडलेले आवाज ओळखण्यात सक्षम आहेत का? त्यांना ते शब्द सहजतेने आठवतात का? या गोष्टींचा शोध

घेऊन शिक्षक व प्रायव्हेट ट्यूटरच्या मदतीने त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. **डिस्ट्रेक्सिक व स्लो लर्नरमधील फरक जाणा :** सामान्यतः बहुतेक पालक डिस्ट्रेक्सिक व स्लो लर्नर मुलांमधील फरक ओळखू शकत नाहीत. बरीच मुले इतर मुलांपेक्षा एखादी गोष्ट उशिरा समजतात. **सुधारणात्मक शिक्षणाची मदत घ्या :** जर आपले मूल डिस्ट्रेक्सिक वाटत असेल, तर त्याबद्दल शाळेला दोष देऊ नका वा त्याची शाळाही वारंवार बदलू नका. कारण शाळा बदलल्याने मुलाच्या शिक्षणाच्या क्षमतेवर कोणताच परिणाम होणार नाही. अशा मुलांना शिकवण्यासाठी खालच्या वर्गापासून सुधारणात्मक शिक्षण पद्धतीनुसार शिक्षण घ्यायला हवे. यामुळे मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार व शिकण्याच्या क्षमतेनुसार शिकवता येईल व ते बऱ्याच वर्गात मागे पडणार नाहीत. **अचूक लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्या** जर आपले मूल स्पेलिंग लिहिण्यात चूक करत असेल, तर त्याच्यापासून लिहिण्याचा सराव करून घ्या. मुलाला सांगा की, तो कष्टाळू आहे आणि शिक्षक व घरातील सर्वजण त्याला योग्य शिक्षण देण्यासाठी इतरही अनेक गोष्टींचा आधार घेत आहेत. मुलांमधील दडलेली क्षमता व प्रतिमा शोधा. त्यांच्या प्रयत्नांचे नेहमी कौतुक करा. मुलांकडून चूक होत असेल, तर त्याला रगावण्याऐवजी धैर्याने वागो.

## लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच पती-पत्नींनी आपले विचार एकमेकांना सांगायला हवेत



नवरा - बायकोत भांडणे ही तशी सर्वसामान्य बाब; परंतु ते वाढवणे ही एक वेगळी गोष्ट आहे. पती - पत्नीत जर काही वाद झाला तर ते एकमेकांना समजावू शकतात; पण मध्ये काही माणसे या आगीत तेल ओतण्याचे काम करतात. दोहोंमध्ये भांडणे होण्याची अनेक कारणे असू शकतात. जर दिवसभर दमून घरी परतलेल्या पतीला त्याची पत्नी अव्यवस्थित दिसली तर त्याला राग येतो. याऐवजी पत्नीने टवटवीत रूपात त्याला चहाचा कप दिला तर तो स्वतःला नशीबवान मानतो. बऱ्याचदा याउलटही होते. पत्नी दिवसभराची कामे संपवून पती येईपर्यंत फ्रेश होऊन तयार होऊन बसते; पण पती तिच्याकडे लक्ष देत नाही. पत्नीच्या इच्छा पाहत नाही व त्यामुळे पत्नी नाराज होते. काही वेळा पत्नीच्या नातेवाइकांकडे पतीचे वा पतीच्या नातेवाइकांकडे पत्नीचे दुर्लक्ष झाल्यामुळेही भांडणे होतात.

अशा कारणांमुळे घरात भांडणे होतात. या घरगुती भांडणांमुळे हल्ली देशात घटस्फोटांच्या घटनाही वेगाने वाढत आहेत. ज्याचे प्रमुख कारण आहे तरूण - तरुणीमधील अहंकार व एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न न करणे. जर थोडेसे समजुतदारपणे घेतले तर आपण आपला संसार उद्द्वस्त होणे टाळू शकतो. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच पती - पत्नींनी आपले विचार एकमेकांना सांगायला हवेत. आपल्या मनातील शंकांचे निरसन निःसंकोचपणे करायला हवे. यामुळे भविष्यात कोणतेही पाऊल उचलताना परस्परांचा विचार केला जाईल. बरेच नातेवाइक आग लावून देण्याचे काम करीत असतात अशा नातेवाइकांपासून दूर राहावा हवे. कधीही आपल्यातील गुपिते नातेवाइकांना सांगू नयेत. पती - पत्नीत एखाद्या गोष्टीवरून बिनसले तर आपसात तो वाद मिटवावा. वाद मिटवताना कोणत्याही स्थितीत मनात अहंकार नसावा. तसेच एकमेकांचा पाणउताराही करू नये. शांत चिंताने सारे हेवे - दावे विसरून वाद मिटवावा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. पती - पत्नी जर नवरा - बायकोऐवजी खरे मित्र बनून राहिले तर जगातील कोणतीही ताकद त्यांना वेगळे करू शकणार नाही. त्यांनी कोणतीही समस्या मिळून मिसळून सोडवली तर नक्कीच सुटू शकेल.

## व्यायाम करा, मेंदूची कार्यक्षमता वाढवा

आरोग्याची काळजी नेहमी घेणे गरजेचे असते. आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर व्यायामाची अत्यंत गरज असून, नियमित व्यायाम केल्यास मेंदूची कार्यक्षमतादेखील वाढते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमित व्यायाम केलाच पाहिजे. विशेष म्हणजे व्यायामाने मेंदूच्या आकारातदेखील बदल होतो. तसेच मेंदूच्या नसांचीही वाढ होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मेंदूची कार्यक्षमता वाढल्यास आपोआपच आपल्या दैनंदिन कामात वेग येऊ शकतो. अर्थात शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठीही व्यायामाची गरज आहे, असे म्हटले तरी वागणे ठरू शकत नाही. त्यामुळे नियमित व्यायामावर भर दिला पाहिजे. इलिनॉस विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासातून वरील निष्कर्ष पुढे आला आहे. व्यायामातून मेंदूच्या कार्यक्षमतेत तर वाढ होतेच. शिवाय मेंदूच्या आकारातही बदल होतो. तसेच मेंदूच्या नसांच्या पेशीची वाढ होते. त्यामुळे रक्तपुरवठाही सुधारतो. त्यातून न्यूरो



रसायनाची निर्मिती वाढल्याने मेंदूच्या पेशी अधिक सुट्ट होताना. व्यायामामुळे मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम होतो. एरोबिक व्यायामामुळे मेंदूच्या महत्वाच्या भागांना फायदा होतो. यामुळे सर्वच क्षेत्रात निर्णय घेण्याची क्षमता तर वाढतेच, शिवाय नियोजन आणि योग्य, अयोग्य अटींना लवकरच ओळखणे आणि निर्णय घेणे सोपे जाते. विशेषतः मेंदूच्या संरचनेत बदल झाल्याने स्मृतीही वाढते. एकूणच मानवी होलकालीच बदलून जातात आणि कोणत्याही कार्याला तेवढाच वेग येतो. त्यामुळे व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.

# पंचविशी ओलांडलेल्या तरुणींनी चिरतरुण राहण्यासाठी करायलाच हवीत दिवसातून फक्त 'ही' दोन योगासने

महिलांनी वाढत्या वयासह आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहायला हवे. आजपर्यंत आपण ३५ ते ५० वय ओलांडलेल्या महिलांनी आरोग्याबाबत काय काळजी घ्यायला हवी, कोणते व्यायाम करायला हवेत. याबाबत अनेक गोष्टी जाणून घेतल्या आहेत. पण, पंचविशी ओलांडलेल्या तरुणींनीही आरोग्याबाबत जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे. आरोग्यदायी जीवनशैली आणि संतुलित आहार यांचा अवलंब करून तुम्ही दीर्घकाळ तरुण राहू शकता. वाढत्या वयानुसार महिलांना अशक्तपणा, अनियमित मासिक पाळी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु, जर तुम्ही आरोग्यदायी जीवनशैली, संतुलित आहार व व्यायाम यांचा दिनचर्येत समावेश करून, त्याप्रमाणे

सुरुवात केलीत, तर तुम्ही या समस्या टाळू शकता. योगाद्वारे मासिक पाळीच्या वेदनादेखील मोठ्या प्रमाणात कमी करता येतात. **मार्जरी आसन** : मार्जरी आसन सर्वांसाठी फायदेशीर आहे. पण, जर महिलांनी हे आसन दररोज केले, तर त्यांच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. या आसनाने पेल्विक फ्लोरचे स्नायू मजबूत होतात. तसेच रक्तप्रवाहाचे चलनचलन योग्य प्रकारे होते. मासिक पाळीदरम्यान वेदनांच्या समस्यांचा त्रास होत नाही. पाठीचा कणा मजबूत होतो. हा व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारते. **मार्जरी आसन कसे करावे ?** :



मार्जरी आसन करण्यासाठी योगा मॅटवर बसा. त्यानंतर दोन्ही गुडघे पुढे नेऊन गुडघ्यांवर बसा. अशा रीतीने हळूहळू वज्रासन मुद्रेत या त्यानंतर तुमचे दोन्ही हात गुडघ्याच्या पुढे न्या आणि योगा मॅटवर टेकवा. पुढे दोन्ही हातांच्या मननाटांवर थोडा भार देऊन नितंबाचा भाग वर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही मांड्या वरच्या दिशेला नेत सरळ रेषेत आणा. त्यामुळे तुमच्या गुडघ्यामध्ये ९० अंशाचा कोन तयार होईल. या मुद्रेत तुमच्या छातीचा भाग जमिनीला समांतर असेल. त्यानंतर दीर्घ श्वास घेऊन डोक्याचा भाग मागच्या बाजूला आणा आणि बेंबी वरच्या बाजूने नेऊन ताणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पाठीचा कण्याच्या शेवटचा भाग वर आणण्याचा प्रयत्न करा. आता श्वास सोडताना डोके खाली नेऊन तोंडाखाली हनुवटीने छातीला स्पर्श करायला प्रयत्न करा. ही प्रक्रिया पाच वेळा तरी करा. **पर्वतासन** : पंचविशीनंतर महिलांना केशगळतीची समस्या

अनेकदा जाणवते. अशा परिस्थितीत पर्वतासन केल्याने ही समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच पर्वतासनामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर लवचिक बनते. अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते. प्रजनन क्षमता सुधारते. तसेच, पोटाची चरबीदेखील कमी होते. **पर्वतासन कसे करावे ?** : पर्वतासन करण्यासाठी प्रथम वज्रासनात बसून घ्या. त्यानंतर दोन्ही हात आणि पायांची बोटे हळूहळू जमिनीवर ठेवा. त्रिकोणी आकारात कंबर शक्य तितकी वर खेचण्याचा प्रयत्न करा. या आसनात स्पर्श करायला प्रयत्न करा. ही मुद्रा शरीराचा आकार उभ्या डोंगरासारखा दिसायला हवा. दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा आणि काही काळ त्याच स्थितीत राहा.

# च्युइंगम चघळण्याचे फायदे-तोटे माहित आहेत का?



अनेकांना सतत च्युइंगम चघळण्याची सवय असते. त्याशिवाय आता बाजारात अनेक फ्लेवर्सचे च्युइंगम मिळू लागले आहेत. अनेकांच्या मते, त्यामुळे चेहेऱ्याचा व्यायाम होतो; तर काही जण च्युइंगम चघळण्याला वाईट सवय समजतात. त्या पार्श्वभूमीवर आज आपण च्युइंगम चघळण्याचे फायदे-तोटे जाणून घेऊ. **च्युइंगम चघळण्याचे फायदे** **'डबल चिन' कमी होते** : च्युइंगममुळे चेहेऱ्याच्या खालचा भागाचा व्यायाम होतो आणि त्यामुळे चरबी कमी होते. 'डबल चिन' कमी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

कारण- च्युइंगम चघळल्याने कॅलरीज बर्न होतात. **कमी भूक लागणे** : च्युइंगम चघळल्याने भूक कमी होते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा योग्य पर्याय आहे. त्यासोबत जर तुम्हाला मळमळत्यासारखे होत असेल, तर च्युइंगममुळे तुम्हाला आराम मिळतो. **तोंडात जीवाणू वाढत नाहीत** : च्युइंगम चघळल्याने तोंडात लाळ निर्माण होते, ज्यामुळे तोंडात जीवाणू वाढू शकत नाहीत. अभ्यास करताना जर तुम्हाला झोप येत असेल, तर तुम्ही हे करून पाहू शकता. **च्युइंगम चघळण्याचे तुम्हाला काय मिळते?** : सतत च्युइंगम चघळण्याने तुमच्या दातांचा मुलामा कमकुवत होऊ शकतो. त्याशिवाय जर तुम्ही च्युइंगम चघळण्याचे खाल्ले नाही किंवा ते जास्त वेळ तोंडात ठेवले, तर जीवाणूंची वाढ होऊ शकते. **पोटाच्या आतड्यांसंबंधी समस्या** : च्युइंगम चघळल्याने तुमच्या पोटात वेदना किंवा गॅस होऊ शकतो. त्याशिवाय दातदुखीची समस्यादेखील उद्भवू शकते.

# रात्री झोपण्यापूर्वी अंधोळ करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?

रात्री झोपण्यापूर्वी किंवा ऑफिसवरून संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना अंधोळ करण्याची सवय असते. खरे तर दिवसभर ऑफिस, प्रवास यांमुळे शरीराला घाम येतो. अशा परिस्थितीत अंधोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. त्यामुळे अनेक जण रात्री अंधोळ करणे त्यांच्या दिनचर्येत समाविष्ट करतात. रात्री अंधोळ करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. **रात्री अंधोळ करण्याचे चमत्कारी फायदे** **ताण आणि थकवा नियंत्रित जातो** : रात्री झोपण्यापूर्वी अंधोळ केल्याने ताण आणि थकवा दूर होतो. त्यामुळे मन शांत होते. ज्यामुळे चांगली झोप येते आणि निद्रानाशाधी समस्यादेखील दूर होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी अंधोळ केल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते.



तथा स्वच्छ होते : रात्री अंधोळ केल्याने त्वचा स्वच्छ होते. खरे तर दिवसभर धूप आणि घाम यांमुळे त्वचेवर घाण साचते, आणि नसांमधील कडकपणा टाळता येतो. त्यामुळे ज्यांना ऑफिसमध्ये तासून तास बसून काम करावे लागते, त्यांनी दर दोन तासांनी चालावे. **दिवसाच्या सुरुवातीला हायड्रेशनला प्राधान्य देणे** : डॉ. वज्राला श्रावणी सांगतात की, त्या सकाळची सुरुवात त्या किमान ५०० मिली पाण्याने करातात. बऱ्याचदा लोक लहान आणि भूक यात गोंधळतात; परंतु हायड्रेटेड राहिल्याने ऊर्जा वाढते. **लक्षपूर्वक खाणे** : डॉ. श्रावणी

मदत होते. **सकाळी अंधोळ करू नये का?** : रात्रीच्या अंधोळीइतकीच सकाळची अंधोळही खूप महत्त्वापूर्ण आणि फायदेशीर आहे. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. कामात उत्साह आणि सकारात्मकता राहते. तसेच रात्रीच्या झोपेमुळे आलेला आळसही दूर होतो.

# काख आणि मानेवरील काळपटपणा काही दिवसांत होईल कमी करून पाहा 'हे' २ सोपे घरगुती उपाय

उन्हाळ्यात अधिक घाम, घट्ट कपडे, डिअडरंटचा अधिक वापर व रेझरच्या वारंवार वापरामुळे काखेतील काळपटपणा दिसू लागतो. घाम आणि धुळीमुळे मान दिवसेंदिवस काळी पडू लागते. अशा वेळी काखेतील आणि मानेवरील काळपटपणातून लज वाढू लागते. अनेकदा त्यामुळे आवडीचे कपडे वापरता येत नाहीत. पण, या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मान आणि काखेतील काळपटपणा दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला किचनमधील काही पदार्थांचा वापर करून दोन प्रकारचे पॅक तयार करायचे आहेत. **हळद, लिंबू, दही, बेसनाचा पॅक**



त्वचेसाठी हळद, लिंबू, दही, बेसनापासून बनविलेला पॅक खूप फायदेशीर ठरतो. हा पॅक लावल्याने अंडरआर्म आणि मानेवरील

काल्पटपणा दूर करत. लिंबूमुळे व्हिटॅमिन सी आढळते, जे रांजद्रव्य काढून टाकते. दुसरीकडे हळद त्वचेचा रंग उजळवते. **बेकिंग सोडा आणि लिंबू** काख आणि मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबूदेखील वापरू शकता. एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. तयार केलेली पेस्ट मानेवर आणि काखेत लावा. तुमच्या काखेवर लिंबाची साल हलके चोळा. १५ मिनिटांनी ही पेस्ट पाण्याने धुऊन टाका. काख आणि मानेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्हाला खूप मदत करील.

# सडपातळ व तंदुरुस्त राहण्यासाठी फिटनेस ट्रेनरने सांगितल्या दिनचर्येतील सात फायदेशीर सवयी

तंदुरुस्त राहणे म्हणजे कठीण झाले किंवा जिममध्ये तासून तास व्यायाम करणे नाही. बहुतेकदा दररोजच्या दिनचर्येतील लहान लहान सवयीदेखील आरोग्यात चांगले बदल घडवू शकतात. फिटनेस व्यायामिकांच्या दृष्टीने तंदुरुस्त राहणे म्हणजे अहार, व्यायाम कमी आणि दररोज त्यांच्या आरोग्य उद्दिष्टांना समर्थन देणारी दिनचर्या तयार करण्याबद्दल जास्त लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असते. **टोन ३० पिलेट्समधील फिटनेस व पायलेट्स तज्ज्ञ डॉ. वज्राला श्रावणी, एमपीटी यांनी**

अशा सात दैनंदिन सवयी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन त्या सडपातळ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करतात. **नियम झोपण्याची आणि उठण्याची वेळ** : डॉ. श्रावणी म्हणतात की, त्या नियमित झोपेचे आणि जागे होण्याचे चक्र स्थिर ठेवतात. चांगली झोप भुकेच्या संप्रेरकांचे नियमन करते, पुनर्प्राप्तीस मदत करते व दिवसभर ऊर्जा स्थिर ठेवते. **कामाच्या ठिकाणी चालणे** : तज्ज्ञांच्या मते दिवसाला दररोज सात ते १० हजार पावले चालायला हवे. चालण्यासारख्या

कमी तीव्रतेच्या हालचालीमुळे चरबीची चपायचय क्षमता सुधारते आणि नसांमधील कडकपणा टाळता येतो. त्यामुळे ज्यांना ऑफिसमध्ये तासून तास बसून काम करावे लागते, त्यांनी दर दोन तासांनी चालावे. **दिवसाच्या सुरुवातीला हायड्रेशनला प्राधान्य देणे** : डॉ. वज्राला श्रावणी सांगतात की, त्या सकाळची सुरुवात त्या किमान ५०० मिली पाण्याने करातात. बऱ्याचदा लोक लहान आणि भूक यात गोंधळतात; परंतु हायड्रेटेड राहिल्याने ऊर्जा वाढते. **लक्षपूर्वक खाणे** : डॉ. श्रावणी



स्कीनशिवाय खाण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे त्यांना पोट कधी भरले आहे हे ओळखण्यास मदत होते आणि कालांतराने जाणीवपूर्वक निबंध न ठेवताही जेवणाचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होते. **दररोज किमान १० मिनिटे हालचालीचे काम करणे** : फक्त १० मिनिटे स्ट्रेचिंग किंवा शास्त्रीक हालचाल करण्याचे काम दुखापतीपासून बचाव करते आणि व्यायामाची गुणवत्ता सुधारते. हे मानसिकदृष्ट्याही आधारीत आहे. **सकाळच्या वेळेचा सतुपयोग करणे** : डॉ. श्रावणी सांगतात की,

पचनास मदत करते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि या सवयीमुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते. **दिनचर्येत लवचिकतेसह शिस्तीचे संतुलन साधणे** डॉ. श्रावणी सांगतात, मला आता हे समजले आहे की, शिस्त ही परिपूर्णतेसाठी नाही, तर ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिवस येण्याबद्दल आहे.

# रातारात थांबेल दातांचं दुखणं व किडही होईल आपोआप नष्ट

दात दुखायला लागले की वेळ, ठिकाण किंवा परिस्थिती काहीच सुचत नाही. एकदा का दातदुखीने तडाखा दिला, की सगळं आयुष्य काही क्षणासाठी थांबून जातं. अनेकदा अशा वेळी त्वरित डॉक्टरकडे जाणं शक्य होत नाही आणि औषधंही हाताशी नसतात. मात्र, आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही वस्तू असतात ज्या दातदुखीवर झपाट्याने काम करतात. **यामध्ये तुर्ती हे एक महत्त्वाचे आणि प्रभावी घरगुती औषध आहे.** तुर्तीमध्ये असलेल्या जंतुनाशक गुणधर्मांमुळे ती दातदुखी कमी करण्यास आणि संसर्ग टाळण्यास मदत करते. जर योग्य पद्धतीने वापरली, तर ही छोट्याशा वस्तूने मोठा त्रास काही क्षणात दूर होतो. **तुर्तीचा थेट उपयोग** : तुर्तीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे दातांच्या मुळाशी होणारा संसर्ग कमी करण्यास मदत करतात. यामुळे केवळ वेदना कमी होत नाही, तर दातांच्या संभाव्यताली सूजही उतरते. तुर्तीची



पावडर बनवून ती थोड्याशा पाण्यात मिसळावी आणि या मिश्रणाने गुळण्या करावता. काही वेळातच आराम मिळतो. **तुर्ती आणि मोहरीचे तेल** : तुर्तीच्या दोन चिमूट पावडरमध्ये २-३ थेंब मोहरीचे तेल टाका आणि एकसंध पेस्ट तयार करा. ही पेस्ट वेदनाग्रस्त दातावर किंवा त्या भागावर लावा. मोहरीचे तेल

रक्ताभिरण सुधारते आणि त्वरित सूज कमी करतं. तुर्ती आणि तेलाचा एकत्रित परिणाम दातदुखीच्या मुळावरून उपचार करतो. ही पद्धत दिवसातून दोन वेळा वापरली, तर दीर्घकाळापर्यंत आराम मिळतो. **तुर्ती आणि लवंग पावडर** : लवंगमध्ये असणारं युजेनॉल नावाचं संयुग दातदुखी कमी करण्यात विशेष लाभदायक ठरतं. जर तुर्तीमध्ये थोडं लवंग पावडर मिसळून ते मिश्रण दातांवर लावलं, तर त्याचा त्वरित आणि प्रभावी परिणाम दिसून येतो. यामुळे दाताची संवेदनशीलता कमी होते आणि वेदना हळूहळू शांत होतात. ही पद्धत विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वापरल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो. **तुर्ती आणि हळद** : तुर्ती आणि हळद यांचा संगम म्हणजे एक अँटीसेप्टिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी कॉम्बो. हळद शरीरातील सूज कमी करण्यास प्रसिद्ध आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून

तयार केलेली पेस्ट दातांवर लावल्यास, ती जंतू मारून वेदना कमी करते. विशेषतः जर दाताच्या मुळाशी भू भरत असेल, तर हा उपाय फारच प्रभावी ठरतो. १० मिनिटांनंतर तोंड स्वच्छ धुवावं. **तुर्ती आणि मीठ** : तुर्तीमध्ये विन्टूर मीठ घालून ते कोमट पाण्यात मिसळून गुळण्या केल्या, तर तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात. मीठ आणि तुर्ती एकत्र आल्यामुळे ते दातांच्या मुळाशी असलेले विषाणू आणि अन्नकण स्वच्छ करतात. दररोज सकाळ-संध्याकाळ हे गुळणं केल्यास, दातदुखी होण्याची शक्यता कमी होते आणि तोंडाच्या दुर्गंधीवरही नियंत्रण राहतं. वरील उपाय नैसर्गिक आहेत आणि प्राथमिक वेदनांवर प्रभावी असले तरी, दीर्घकाळ त्रास असल्यास त्वरित दंतवैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. **टिप** : हा हळद केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जाहीर नोटीस  
दौंड येथील मे. उच्चशिक्षण अधिकारी, दौंड यांचे कोर्टात  
विद्यमान अधिकारी श्री विनायक मुद्गा सो.  
अर्ज क्र. १२८६/२०२६/फौजदारिका ३५५/२०२६/  
दि.०२/०५/२०२६

रहियाम गुडभाई सरयद  
रा. सोनवडी, जि. अहिल्यानगर  
जि.  
ग्रामसेवक सी.  
ग्रामपंचायत सोनवडी  
दौंड ता.दौंड, जि.पुणे  
या जाहीर नोटीशीद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, अर्जदार रहियाम गुडभाई सरयद यांचा जन्म सोनवडी ता.दौंड, जि.पुणे येथे दि.०१/०५/१९६१ रोजी झालेला आहे. त्यांच्या जन्माची नोंद ग्रामपंचायत सोनवडी, ता.दौंड येथे नसल्याने सदर जन्म नोंद दखल घ्यावयाची मिळणेकामी व तसा जन्म दाखला मिळविण्याकरिता अर्जदार यांनी किर्कोळ अर्ज मे. प्रां. कार्यालय दौंड येथे दाखल केलेला आहे. तसेच अर्जदार यांचा सदर दाखला मिळणेचा आदेश होणेबाबत मागणी केलेली आहे.  
तरी या जाहीर नोटीशीद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, ज्या कोणास सदर अर्जासंबंधी हक्क राखण्याची असल त्यांनी पुढील १५ दिवसांत जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून स्वतःआप वकिलात मारणे लेखी हक्क राखण्याबाबत अधिकाारी, दौंड यांचेकडे किंवा मे. मंडळ अधिकाारी, दौंड यांच्या कार्यालयात नोंदवावी. मुदतीस हक्क न आल्यास स्वतः अर्जदार रहियाम गुडभाई सरयद यांचा जन्माचा दाखला देण्यात येईल याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस आहे.  
उच्चशिक्षण दंडाधिकारी दौंड  
उच्चशिक्षण दौंड

जाहीर नोटीस  
दौंड येथील मे. उच्चशिक्षण अधिकारी, दौंड यांचे कोर्टात  
विद्यमान अधिकारी श्री विनायक मुद्गा सो.  
अर्ज क्र. जन्म/पुणे/एस.आर.कावि १२१६/२०२६  
दि.२४/०५/२०२६

हसीना इकबाल शेख  
रा.कोंढवा युद्धक पुणे  
जि.  
मा. मुख्यधिकारी  
दौंड नगरपरिषद दौंड  
या जाहीर नोटीशीद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, अर्जदार हसीना इकबाल शेख यांचा जन्म दौंड येथे राहत्या घरी दि.१०/०९/१९७४ रोजी झालेला आहे. त्यांची जन्माची नोंद रा. कोंढवा युद्धक पुणे येथे नसल्याने सदर जन्म नोंद दखल घ्यावयाची मिळणे कामी व तसा जन्म दाखला मिळविण्याकरिता अर्जदार यांनी किर्कोळ अर्ज मे. प्रां. कार्यालय दौंड येथे दाखल केलेला आहे. तसेच अर्जदार यांचा सदर दाखला मिळणेचा आदेश होणेबाबत मागणी केलेली आहे. सदर अर्जाबाबत सुनावणी दि.२९/०५/२०२६ रोजी सकाळी ११ वा. नसण्यात येत आहे.  
तरी या जाहीर नोटीशीद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, ज्या कोणास सदर अर्जासंबंधी हक्क राखण्याची असल त्यांनी पुढील ३० दिवसांत जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून स्वतः आप वकिलात मारणे लेखी हक्क राखण्याबाबत अधिकाारी, दौंड यांचेकडे किंवा मे. मंडळ अधिकाारी, दौंड यांच्या कार्यालयात नोंदवावी. मुदतीस हक्क न आल्यास स्वतः अर्जदार हसीना इकबाल शेख यांचा जन्माचा दाखला देण्यात येईल याची नोंद घ्यावी. ही जाहीर नोटीस आहे.  
उच्चशिक्षण दंडाधिकारी दौंड  
उच्चशिक्षण दौंड

# आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले हृदयाला निरोगी ठेवणारे नाश्याचे ६ प्रकार

हृदयाला निरोगी ठेवणारा आहार तुमच्या दिवसाच्या प्रारंभापासून सुरू होतो. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत पोष्टिकतेने भरलेले, हृदयाला निरोगी ठेवणारे पदार्थ समाविष्ट केल्याने तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. **नवी दिल्लीतील इंड्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील कार्डिओथोरेसिक व हार्ट अँड लंग ट्रानस्प्लांट सर्जरीमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. मुकेश गोयल, नाश्याच्या काही पर्यायांची माहिती देतात, जे चवीलाच उत्तम असण्यासह हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी मदत करतात.**



कायबरयुक्त ओटमिलपासून ते ओमेगा-३ युक्त स्मूदीपर्यंत हे जेवण तुमच्या हृदयाला पोषण देण्यासाठी आणि दिवसभर सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आले

ताज्या फळांचे सेवन केल्याने अँटीऑक्सिडंट्स आणि अतिरिक्त फायबर देखील मिळतात; जे हृदयरोगाचे प्रमुख घटक असलेले ऑक्सिडंट्स टाकण्यात मदत करतात. **१. ताज्या बेरीसह संपूर्ण धान्य, डाळी** धान्य हे हृदयाच्या आरोग्यासाठी एक प्रमुख अन्न आहे. कारण- त्यात बीटा-ग्लूकन, एक विरघळणारे फायबर आहे; जे एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. ब्ल्यूबेरी किंवा स्ट्रॉबेरीसारख्या


खाऊयाने, त्यातून हृदयासाठी आरोग्यदायी असलेले चरबी, फायबर आणि मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारखे आवश्यक सूक्ष्म पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक रक्तदाब नियंत्रित पातळी राखण्यासाठी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक आहेत. **३. अँटोक्सिडेंट्स संपूर्ण धान्य टोस्ट** संपूर्ण धान्याच्या टोस्टमध्ये जटिल कार्बोहायड्रेट्स असतात; जे सतत ऊर्जा प्रदान करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यात अँटोक्सिडेंट्स घातल्याने मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश होतो, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून लिपिड प्रोफाइल सुधारण्यासाठी ओळखले जातात. हे मिश्रण हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि एकूणच आरोग्यास समर्थन देते.

**४. निक्स भाज्यांसह अंड्याचे पांढरे आस्लेट** अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये संतृप्त चरबी कमी आणि प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे ते हृदयासाठी अनुकूल पर्याय ठरते. **पालक, टोमॅटो व शिमला मिर्चीसारख्या विविध भाज्यांचा समावेश** केल्याने जेवणातील फायबर आणि पोषक घटक वाढतात, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यास मदत करणारे आणि जळजळ कमी करणारी जीवनसत्त्वे, खनिजे व अँटीऑक्सिडंट्स मिळतात. **५. ग्रीन स्मूदी** पालक, केळी व कुस्करलेल्या आळशीच्या बिंबा वापरून बनवलेल्या हिरव्या स्मूदीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि वनस्पती-आधारित ओमेगा-३ फॅटी अॅसिड यांसारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. **शिक्का** (गिरिष दापकेकर) मुख्यधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद

# संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

## पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळ

जनप्रवास : प्रतिनिधी



मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-

डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र व राज्य शासन प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्हांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

## पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि युएई ला मागे टाकणार

जनप्रवास : प्रतिनिधी



मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही. नवीन उद्योग, तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिस्थिती बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे इमेजिनेक्स २०२६ या कार्यक्रमात रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अण्ण गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टा बाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप आणि युनिव्हर्सिटी राजधानी आहे. २०१५ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे १४ लाख कोटी रुपयांची होती, जी

फक्त पडला तरी, आपण २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल.

अर्थव्यवस्थेच्या व्याप्तीबाबत महाराष्ट्र भारतातील इतर कोणत्याही राज्याशी स्पर्धा करत नसून, जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. पुढील २ ते ३ वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि युएई च्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकणार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे 'फोर्स मल्टिप्लायर' म्हणून काम करत आहेत. भौगोलिक माहिती प्रणाली, डेटा ट्रॅकिंग आणि डेटा पूलचा प्रभावी वापर यात केला जात आहे.

हे उद्दिष्ट केवळ कागदावर नसून, त्यासाठी एक 'आर्थिक सल्लागार समिती' स्थापन करण्यात आली आहे. या समितीने प्रत्येक क्षेत्राच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. याशिवाय, 'विकसित महाराष्ट्र २०४७' हे व्हिजन तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये २०३० पर्यंत अल्पकालीन २०३५ पर्यंत मध्यकालीन आणि २०४७ पर्यंत दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रशासकीय स्तरावर

सुधारणांसाठी २००० डेटा पॉइंट्स तयार करून ते संबंधित विभागांना सोपवण्यात आले आहेत. या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी 'व्हिजन मॅनेजमेंट युनिट' स्थापन करण्यात आले आहे. सर्व विभागांचा कामगिरी दर ७५ ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. भारतात सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचा सरासरी दर ३५ टक्के आहे, तर महाराष्ट्रात तो ५५ ते ६० टक्के राहिला आहे. दावोस येथे झालेल्या करारांचा प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचा दर तब्बल ८५ टक्के आहे. प्रत्येक सामंजस्य करारासाठी एक 'रिलेशनशिप मॅनेजर' नियुक्त करण्यात आला असून वॉर रूमच्या माध्यमातून यावर थेट देखरेख ठेवली जाते. महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी केलेल्या कार्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जर आपल्याला आर्थिक क्षेत्रात, व्यवसायात, उद्योगात आपले स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर आपल्याला 'ए आय चा अवलंब अत्यंत वेगाने करावा लागेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केले आहे.

## 'वार्षिक टोल मुक्त यात्रा योजना'ची मुदत वाढवावी

मराठी राष्ट्रीय संघाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

जनप्रवास : प्रतिनिधी



नवी दिल्ली : वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने वार्षिक टोल मुक्त यात्रा योजना'ची मुदत वाढवावी, अशी मागणी मराठी राष्ट्रीय संघाने केंद्रीय रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. संघाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी गडकरी यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.

संघाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्याच्या महामार्गमुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संघाचे अध्यक्ष आनंद रेखी यांनी गणित दैनंदिन प्रवासावर होत आहे. त्यामुळे नागरिक केवळ अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडत आहेत. खासगी वाहनांचा वापर कमी झाल्याने प्रवास आणि व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे संघाने म्हटले आहे.

वार्षिक टोल मुक्त यात्रा योजना' अधिक काळ सुरू राहिल्यास नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल तसेच राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे. या योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक तसेच प्रवासी वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मराठी राष्ट्रीय संघाने व्यक्त केली आहे.

## गोदी कामगारांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागणार; दिल्लीतील चर्चा फलदायी

जनप्रवास : प्रतिनिधी



मुंबई : दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशन आणि सहा मान्यताप्राप्त गोदी कामगार महासंघांच्या प्रतिनिधींची नुकतीच एक बैठक इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून, या बैठकीत गोदी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर महत्वपूर्ण चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. ११ मार्च २०२६ च्या समझौत्याप्रमाणे बोनससह अंमलबजावणी करण्यासाठी सर्व बंदरांना मार्गदर्शक सूचना आणि स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ज्या बंदरांना या संदर्भात शंका असेल त्यांनी आयपीएशी संपर्क करून

एका आडवड्यात पूर्ण कराव्यात. एप्रिल २०२६ पासून नवीन पीएलआर (बोनस) योजनेसाठी समिती गठन करण्याचे मान्य करण्यात आले. मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम व इतर बंदरात स्टॉकेशन मोठ्या प्रमाणात झाले आहे असे निरीक्षण या प्रश्नासाठी स्थापन केलेल्या उपसमितीने नोंदविले आहे. उपसमिती वेंतन मॉर्टिकरच्या मूळभूत तत्वांशी तडजोड न करता सर्व माहितीचे विश्लेषण करेल आणि सक्षम प्राधिकरणाच्या मंजूरीसाठी आपल्या शिफारशी सादर करेल जेणेकरून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढता येईल. सीसीएस पेरान नियमावलीत आयपीए कडून सर्व प्रमुख बंदरांना या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यासाठी

सद्यस्थितीतवहल फेडरेशनच्या विश्वासात घेतले जाईल. १ जानेवारी २०२७ पासून लागू होणाऱ्या वेतन करारासाठी फेडरेशनने मागणी पर सादर केल्यानंतर मंडालाची मंजूरी घेऊन द्विपक्षीय वेतन समिती स्थापन केली जाईल. बंदरांच्या प्रमुख कामांसाठी कंत्राटदारांमार्फत आऊटसोर्सिंग न करता बंदराकडून थेट मनुष्यबळ नियुक्त करण्यास सहमती देण्यात आली. अनुकंपा तत्वावर भरती करण्यासाठी प्रमुख बंदरांकडून माहिती घेऊन कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी विचारात घेतले जाऊ शकते त्यासाठी कामगार फेडरेशनच्या सल्लागसलतीने मार्ग शोधण्याचे ठरले. कामगारांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नियमित बैठकीची मागणी केल्यानंतर त्रैमासिक किंवा आवश्यकतेनुसार बैठका आयोजित केल्या जातील असे मान्य केले. नवीन पेरान योजनेसंदर्भात चर्चा होऊन सेवापूर्ती पूर्वी मृत झालेल्या कामचाऱ्यांच्या कुटुंबियांना एनपीएसच्या नियमाप्रमाणे फायदे मिळावेत, अशी मागणी करण्यात आली.

## नागरिकांना ऑनलाईन सेवा विहित वेळेत उपलब्ध करून घ्याव्यात-पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

जनप्रवास : प्रतिनिधी



पुणे : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये नागरिकांना ऑनलाईन सेवा विहित वेळेमध्ये पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात याव्यात; या सेवा नागरिकांना घरपोच देण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना राज्य लोकसेवा आयोगाच्या पुणे विभागाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिल्या.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत

पाटील, उप विभागीय अधिकारी उत्तम दिग्दे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आदी उपस्थित होते.

श्री. तेलंग म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना

राज्यशासनार्थक दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ पारित करण्यात आला आहे. त्यानुसार या कायद्यान्वये पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांची

एकूण १४७ इतके महा ई-सेवा व आपले सरकार सेवा केंद्र आहेत. यापैकी किमान ५ आदर्श आपले सरकार सेवा ग्रामपंचायत व आपले सरकार सेवा केंद्र तयार करावेत. तसेच सर्व महा ई-सेवा व आपले सरकार केंद्रांकरिता सेवा-सुविधाबाबतचे प्रशिक्षण लवकरच आयोजित करणेत येईल, असेही श्री. तेलंग म्हणाले.

श्री. तेलंग यांनी मौजे माळेगाव व. येथील महा ई-सेवा केंद्राची पाहणी केली. यावेळी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

## परिचारिकांची राज्यभर तीव्र निदर्शने ; सरकारी रुग्णालयातील बदली धोरणाला विरोध

जनप्रवास : प्रतिनिधी



मुंबई : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग फेडरेशनच्या वतीने मुंबईसह राज्यभर सर्व वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत शासकीय रुग्णालयातील बदली धोरणाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या लक्षवेध आंदोलनामध्ये परिचारिकांनी बदली धोरणा विरोधात निदर्शने करून आपला असंतोष व्यक्त केला. परिचारिकांकडे कोणत्याही प्रकारची वित्तीय जबाबदारी नाही हे रुग्ण सेवेचे पद आहे.

रुग्णालयांतर्गत एका कक्षातून दुसऱ्या कक्षात होणाऱ्या अंतर्गत बदल्यांनाच बदली मानून परिचारिकांना बदलीच्या नियमाच्या कक्षेत घ्या, असे मत बृहन्मुंबई राज्य सरकारी परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस कविता ठोंबरे यांनी व्यक्त केले. परिचारिका संघर्ष हा सुमारे ९० टक्के महिलांचा असून वारंवार बदल्यांमुळे कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत आहे, अशी भावना संघटनेच्या अध्यक्ष कमल वायकुळे यांनी यांनी व्यक्त केली. परिचारिका ही अत्यावश्यक व सेवाभावी सेवा असून या पदावर कोणतीही आर्थिक जबाबदारी नसताना बदली धोरण लादणे योग्य नाही.

आंदोलनकर्त्यांनी शासन प्रशासनास आवाहन केले

## अखेर प्रतीक्षा संपली, ऐश्वर्या राय लेकीसह निघाली कान्सला! आराध्याने आईचा हात धरला, सेम हेअरस्टाइल अन्

७९ व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची सुरुवात यंदा १२ मे रोजी झाली होती. तर, या सोहळ्याची सांगता २३ मे रोजी होईल. या सोहळ्यादरम्यान सर्वाधिक चर्चा झाली ती ऐश्वर्या राय बबनची! गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या कान्सचे रेड कार्पेट गाजवतेय, ती 'ड'जीरश झरीकी ब्रँडची 'नोबेल अॅम्बेसेडर' म्हणून ओळखली जाते. मात्र, यंदा 'ले मार्टिनेझ' हॉटेल बाहेरील भव्य पोस्टरवरून ऐश्वर्याला वगळण्यात आले होते. त्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. ऐश्वर्याच्या कान्स उपस्थितीवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, या सगळ्या चर्चादरम्यान ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऐश्वर्या



एअरपोर्टवर एन्ट्री घेतली. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या मायलेकीचा लूक अन् या दोर्धीची हेअरस्टाइल अगदी सेम डू सेम वाटतेय. यादरम्यान आराध्याने एकदाही पापाराझीच्या कॅमेऱ्याकडे पाहिलं नाही. ती आपल्या आईचा हात धरून, चेहऱ्यावर एक गोड स्माइल ठेवून शांतपणे चालत होती. ऐश्वर्याने मात्र सगळ्यांना अभिवादन केलं. काही चाहत्यांबरोबर फोटो काढले आणि ही 'कान्सची क्वीन' आता फ्रान्ससाठी रवाना झाली आहे. कान्सच्या क्लोझिंग सेरेमनीला ऐश्वर्या उपस्थित राहणार आहे. आता यावर्षी ती रेड कार्पेटवर काय लूक करणार याकडे तिच्या लाखो चाहत्यांचे लक्ष असेल. ऐश्वर्या सर्वप्रथम २००२ मध्ये 'देवदास'

## कला विश्व

१० व्या दशकात असा एक अभिनेता पडद्यावर आला, ज्याने आपल्या स्टायल, लूक आणि अभिनयाने तरुणाईला अक्षरशः वेड लावले. सिनेविश्वात ज्याच्या नावाची जोरदार चर्चा होती, तो अभिनेता म्हणजे बांबी देओल. पदाप्राप्तातच फिल्मफेअर पुरस्कार पटकथावर्णा-या बांबी देओलने करिअरमध्ये मात्र मोठा संघर्ष अनुभवला आहे. अनेक चित्रपट फ्लॉप उरल्यानंतर तो नव्या संघर्षाच्या प्रतीक्षेत होता. अशा कठीण काळात त्याला सलमान खानने पुन्हा पडद्यावर झळकण्याची संधी दिली. सलमानच्या एका फोन कॉलवर बांबीची 'रेस ३' या चित्रपटासाठी निवड झाल्याची आठवण बांबीने सांगितली आहे. अभिनेता

## मामू, शर्ट काढणार का? कुठेच काम नव्हतं, तेव्हा सलमान खानने दिला मदतीचा हात!



कथानक (नॅरेशन) 'एकून घे' आणि त्यानंतर मला 'रेस ३' मध्ये काम मिळाले, असे बांबी देओलने सांगितले. 'रेस ३' हा चित्रपट बांबी देओलसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. दिवसेंदिवस त्याच्या फ्लॉप चित्रपटांची यादी वाढत असताना मिळालेली ही संधी त्याने हेरली. बांबी देओलने सांगितले की, मला माझीही होते की तरुणाईमध्ये सलमान खानची क्रेझ आहे. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी लाखो लोक येणार. तरुण पिढी बांबी देओलला विसरून गेली होती, त्यामुळे मला